


महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर



लेखापरीक्षण अहवाल
कालावधी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५

स्थळ

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर,
वारंगा गावा जवळ
पोस्ट ऑफिस डोंगरगाव (बुटीबोरी),
नागपूर ४४१ १०८

टी पी दाबले आणि कंपनी

सनदी लेखाकार

प्लॉट क्रमांक ६, लेआऊट क्र. ४, जय प्रकाश नगर, नागपूर-४४००२५.

मोबाईल ७७१११६१३३५, ई-मेल आय डी tpdabaleoffice@gmail.com

आर्थिक विवरणपत्रांच्या लेखापरीक्षणाचा अहवाल

अभिप्राय

सदर आम्ही महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर (एमएनएलएन) च्या सोबतच्या आर्थिक विवरणपत्रांचे लेखापरीक्षण केले आहे, ज्यामध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंतचा ताळेबंद, त्यावेळेस संपलेल्या वर्षाचा उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा आणि महत्त्वपूर्ण लेखा धोरणांचा सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती समाविष्ट आहे.

आमच्या मते आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणांनुसार आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार, वित्तीय विवरणपत्रे ३१ मार्च २०२५ रोजीच्या "एमएनएलएन"च्या स्थितीबद्दल आणि त्या तारखेला संपन्न झालेल्या वर्षातील त्याच्या तुटी बाबत भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या लेखा तत्वांच्या अनुरूप एक खरे आणि योग्य दृश्य देत आहेत.

मताचा आधार

सदर आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ("आयसीएआय") ने निर्धारित केलेल्या लेखापरीक्षणाच्या मानकांनुसार आर्थिक विवरणांचे लेखापरीक्षण केले आहे. त्या मानकांनुसार आमच्या जबाबदाऱ्या आमच्या अहवालाच्या वित्तीय विवरणांच्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अधिक वर्णन केल्या गेल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ("आयसीएआय") ने जारी केलेल्या नैतिकतेच्या संहितेनुसार आम्ही "एमएनएलएन" पासून स्वतंत्र आहोत आणि आम्ही या आवश्यकता आणि आयसीएआय च्या नैतिकतेच्या संहितेनुसार आमच्या इतर नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला मिळालेले लेखापरीक्षण पुरावे आर्थिक विवरणांवर आमच्या लेखापरीक्षण मताचा आधार देण्यासाठी पुरेसे आणि योग्य आहेत.

व्यवस्थापन आणि आर्थिक विवरणपत्रांसाठी प्रशासनाची जबाबदारी असलेल्यांच्या जबाबदाऱ्या:

भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या लेखा तत्वांनुसार, लागू लेखा मानकांसह, एमएनएलएन च्या आर्थिक स्थितीचे आणि आर्थिक कामगिरीचे खरे आणि निष्पक्ष चित्र देणारी ही आर्थिक विवरणपत्रे तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये एमएनएलएनच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी पुरेसे लेखा रेकॉर्ड राखणे; योग्य लेखा धोरणांची निवड आणि वापर; वाजवी आणि विवेकपूर्ण निर्णय आणि अंदाज घेणे; आणि लेखा रेकॉर्डची अचूकता आणि पूर्णता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या पुरेसे अंतर्गत वित्तीय नियंत्रणे डिझाइन, अंमलबजावणी आणि देखभाल करणे समाविष्ट आहे, जे खरे आणि निष्पक्ष चित्र देणाऱ्या आणि फसवणूक किंवा त्रुटीमुक्त असून भौतिक चुकीच्या विधानांपासून मुक्त आहेत.



लेखापरीक्षकाची जबाबदारी

आमची जबाबदारी ही आहे की आम्ही आमच्या लेखापरीक्षणावर आधारित या आर्थिक विवरणांवर मत व्यक्त करावे आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या लेखापरीक्षण मानकांनुसार मत व्यक्त करावे. त्या मानकांनुसार आम्ही नैतिक आवश्यकतांचे पालन करावे आणि वित्तीय विवरणे भौतिक चुकीच्या विधानांपासून मुक्त आहेत की नाही याची वाजवी खात्री मिळविण्यासाठी लेखापरीक्षणाचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी.

लेखापरीक्षणात वित्तीय विवरणांमध्ये खात्यांबद्दल आणि प्रकटीकरणांबद्दल लेखापरीक्षण पुरावे मिळविण्यासाठी प्रक्रिया पार पाडणे समाविष्ट असते. निवडलेल्या प्रक्रिया लेखापरीक्षकाच्या निर्णयावर अवलंबून असतात, ज्यामध्ये फसवणूक किंवा त्रुटीमुळे आर्थिक विवरणांच्या भौतिक चुकीच्या विधानाच्या जोखमीचे मूल्यांकन समाविष्ट असते. त्या जोखीम मूल्यांकन करताना, लेखापरीक्षक एमएनएलयुएन च्या आर्थिक विवरणांच्या तयारीशी संबंधित अंतर्गत नियंत्रणाचा विचार करतो जे खरे आणि निष्पक्ष दृष्टिकोन देतात जेणेकरून परिस्थितीत योग्य लेखापरीक्षण प्रक्रिया पार पाडता येतील, परंतु एमएनएलयुएनने आर्थिक अहवालावर आणि अशा नियंत्रणांच्या प्रभावी प्रभावीतेवर पुरेशी नियंत्रण प्रणाली स्थापित केली आहे की नाही यावर मत व्यक्त करण्याच्या उद्देशाने नाही. लेखापरीक्षणात वापरल्या जाणाऱ्या लेखा धोरणांची योग्यता आणि व्यवस्थापनाने केलेल्या लेखा अंदाजांची तर्कसंगतता यांचे मूल्यांकन करणे तसेच वित्तीय विवरणांच्या एकूण सादरीकरणाचे मूल्यांकन करणे देखील समाविष्ट आहे.

आम्हाला असे वाटते की, आम्ही मिळवलेले लेखापरीक्षण पुरावे आमच्या लेखापरीक्षण मताचा आधार देण्यासाठी पुरेसे आणि योग्य आहेत.

टी पी दाबले आणि कंपनी करीता

सनदी लेखाकार

संस्था नोंदणी क्रमांक ११५३९८३८५

सीए टी पी दाबले,

सभासद क्रमांक ०४९४४९

युडीआयएन: २५०४९४४९बीएमकेवहीएजे४९९९

ठिकाण: नागपूर

दिनांक १७ मे २०२५



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणपत्रातील नोंदी

१. खात्यांमधील ताळेबंदावरील नोंदी

ए) सामान्य निधी आणि इतर निधी :

सदर वापराच्या संदर्भात विशिष्ट निर्देशांसह प्राप्त झालेल्या रकमेचे सामान्य निधी आणि इतर निधीमध्ये गटबद्ध केले आहे. तपशील ताळेबंदाच्या परिशिष्ट ए मध्ये नोंदवले आहेत. वर्षभरात विद्यापीठाला त्याच्या नवीन कॅम्पसच्या बांधकामासाठी रक्कम रुपये ४१.६५ करोड इतके अनुदान कर्ज फेडी हेतू मिळाले आहे. वर्षभरात, विद्यापीठाला नवीन कॅम्पससाठी मिळालेल्या अनुदानाच्या शिल्लक निधीतून ठेवलेल्या मुदत ठेवीवर व्याज म्हणून रक्कम रु. १४,८५,८०६.०० मिळाले आहेत तथा सदर रक्कम जमा झाली आहे. पूर्ण झालेल्या भांडवली मालमत्तेसाठी वापरलेली संचित अनुदान शिल्लक वर्षभरात कॉर्पस फंड खात्यात हस्तांतरित केलेली नाही.

बी) स्थिर मालमत्ता आणि सीडक्यूआयपी नवा कॅम्पस:

(ए) स्थिर मालमत्ता: सदर लेखा परीक्षण कालावधीत, विद्यापीठाने स्थिर मालमत्ता रक्कम रु. १८,८७,९५६.०० इतकी मालमत्ता खरेदी केली आहे. तथा सदर वर्गावर स्थिर मालमत्तेचा तपशील ताळेबंदामध्ये परिशिष्ट बी (१) आणि बी (२) मध्ये नोंदवले गेले आहे. विद्यापीठाने स्थिर मालमत्तेची नोंदणी ही नोंदणी पुस्तकात केलेली आहे.

(बी) प्रगतीपथावरील भांडवली कामे: वर्षभरात नवीन विद्यापीठ कॅम्पसच्या प्रगतीसाठी भांडवली कामावर रक्कम रु. ३२,११,६२,६८०/- खर्च झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बांधकामासाठी आगाऊ रक्कम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित केलेले रक्कम रुपये ३०,००,००,०००/- व आर्किटेक्ट फी इत्यादींसाठी रु. ७२,२१,४७८/- ह्यांचा समावेश आहे.

सदर वारंगा कॅम्पस इमारतीच्या बांधकामासाठी पीडक्यूडीला पैसे देण्यासाठी स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्ज तथा बँक शुल्का पोटी रक्कम रु. ४,४७,२७,३२४/- कर्ज घेतलेले असून सदर रक्कम ही प्रगतीपथावरील भांडवली कामे ह्या खात्यात नवीन कॅम्पसच्या प्रगतीपथावर असलेल्या भांडवली कामात जोडली गेली आहे.

(सी) कर्ज:

सदर वर्ष २०२१-२२ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, औद्योगिक वित्त शाखा नागपूर कडून रक्कम रुपये ५०,००,००,०००.०० (फक्त पन्नास कोटी रुपये) चे मुदत कर्ज घेण्यात आले. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी ४१,६५,००,०००/- रुपयांचे सरकारी अनुदान मिळाले आहे आणि सदर कर्ज पूर्णपणे फेडले गेले आहे.

सदर वर्षभरात, बँकेने व्याज आणि बँक शुल्कापोटी ४,४७,२७,३२४/- रुपये आकारले आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने परतफेडीच्या दंडाच्या रूपात १३,६७,६६२/- रुपयांपैकी २% रक्कम वजा केली आहे.

सदर तपशील ताळेबंदाच्या अनुसूची "आर" मध्ये नोंदवल्यानुसार आहे.



मंजूर पत्रानुसार कर्जाचा उद्देश: पीडब्ल्यूडी/कंत्राटदाराला देयकासाठी मिळणाऱ्या शुल्काच्या प्रतिभूतीकरणा वर मुदत कर्ज, जे त्यांनी केलेल्या भांडवली खर्चाच्या कामामुळे थकित झाले आहे, ज्यामध्ये शैक्षणिक ब्लॉक, वसतिगृह इमारत, ग्रंथालय, प्रशासकीय ब्लॉक इत्यादीसारख्या मुख्य पायाभूत सुविधांचे बांधकाम समावेश आहे.

(डी) विद्यार्थ्यांकडून ठेवी:

सदर विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून वसतिगृह कौशन मनी निधी, ग्रंथालय कौशन मनी आणि मेस कौशन मनी साठी ठेवी स्वीकारल्या आहेत. हे निधी बँकेत मुदत ठेव म्हणून जमा करण्याची विद्यापीठाची पद्धत आहे. यासंबंधी तपशील ताळेबंदाच्या परिशिष्ट ई मध्ये नोंदवले आहेत. दिनांक ३१/०३/२०२५ रोजीची तपशीलवार स्थिती खालीलप्रमाणे आहे:

तपशील		रक्कम (रु.)
विद्यार्थ्यांकडून स्वीकारलेल्या ठेवी	(ए)	५,२३,३०,०००.००
बँकेतील कौशन मनी तून राखून ठेवलेल्या मुदत ठेवी (परिशिष्ट एम पहा)	(बी)	८६,४४,३४७.००
कौशन मनी तील कमी असणारी ठेव रक्कम	(ए) - (बी)	४,०२,०५,६५३.००

(ई) गुंतवणूक:

विद्यापीठाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बरोडा मध्ये मुदत ठेवींमध्ये विविध निधी गुंतवले आहेत. मुदत ठेवींमध्ये गुंतवलेल्या निधीची माहिती ताळेबंदाच्या परिशिष्ट "एम" मध्ये नोंदवली आहे. गुंतवणुकीत जमा झालेले परंतु वसूल न झालेले व्याज समाविष्ट आहे.

वरील गुंतवणुकींच्या संदर्भात बँकेकडून शिल्लक पुष्टीकरण प्रमाणपत्रे मिळवली गेली आहेत.

(एफ) रोख रक्कम आणि बँक शिल्लक:

विद्यापीठाने अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये रोख रक्कम तसेच मॅन्युअल कॅश बुकमध्ये कॅश रजिस्टर मध्ये नोंदले गेले आहे. सदर रकमेची प्रत्यक्ष पडताळणी लेखा अधिकाऱ्यांकडून दररोज केली गेली आहे. दिनांक ३१/०३/२०२५ रोजी रोख रक्कम २६,६१३.०० रुपये इतकी होती. रोख रकमेची प्रत्यक्ष पडताळणी प्रमाणपत्र लेखा विभागाकडून केली गेली असून वर्षाखेरची रोख रक्कम आमच्याकडून पडताळली गेली आहे.



सदर विद्यापीठाने आपल्या सर्व बँक खात्यांसाठी बँक ताळमेळ विवरणपत्र तयार केले गेले असून त्यात कोणत्याही दीर्घकाळ प्रलंबित अनिश्चित नोंदी आढळल्या नाहीत. सर्व बँक खात्यांचे तपशील ताळेबंदाच्या परिशिष्ट "ओ" मध्ये नोंदवले गेले आहेत.

या सर्व खात्यांबाबत बँकांकडून शिल्लक पुष्टीकरण प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे.

(जी) विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क:

दिनांक ३१/०३/२०२५ रोजी विद्यार्थ्यांकडून मिळण्याजोगे निव्वळ शुल्क रु. १,०१,५२,०२८.४७. आहे. विद्यार्थ्यांचे शुल्क प्राप्त केले गेले आहे, परंतु विद्यार्थ्यांकडून मिळालेली रक्कम रुपये १४,६४,०१४.६० इतक्या शुल्क रकमेबाबत विद्यार्थ्यांच्या नावा संदर्भात ताळमेळ झालेला नाही.

सदर मिळणाऱ्या शुल्कामध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी थकीत असलेली रक्कम रु. ३९,०८,६७५.३० असून त्यात जुन्या शुल्काचा देखील समावेश आहे व ज्यामध्ये रक्कम रु. २१,२८,७९६/- इतके विलंब शुल्क दंड आणि रक्कम रु. ४,१८,९९१.३८ इतके पुनर्नोंदणी शुल्क ह्यांचा समावेश आहे.

(एच) इतर देणी

(ए) वैधानिक देणी -

सदर विद्यापीठ नियमितपणे टीडीएस, व्यावसायिक कर आणि भविष्य निर्वाह निधी वजावाट करीत आहे. दिनांक ३१/०३/२०२५ रोजी देय असलेले वैधानिक देणी विद्यापीठाने लेखा परीक्षण अहवालाच्या तारखेपर्यंत भरलेली आहेत.

(बी) विविध देणेदार - इतर

विविध कर्जदारांमध्ये खर्च आणि स्थिर मालमत्तेविरुद्ध न अदा केल्या गेलेल्या धनकोंच्या शिल्लक रकमेचा समावेश असतो. सदर रकमा ह्या २०२४-२५ आर्थिक वर्षाशी संबंधित खर्चासाठी वर्षअखेरच्या तरतुदी देखील समाविष्ट केल्या गेल्या आहेत.

विविध देणीदार ह्यात आर्थिक वर्ष २०२४-२५ संबंधित विविध खर्चाविरुद्ध केलेल्या २,४०,८५६.०६ रुपयांच्या खर्चाची तरतूद देखील समाविष्ट आहे जी बँक खात्यात जमा केली गेली आहे परंतु कोणी अदा केली आहे त्याचे नाव नक्की झाले नाही तथा सदर रक्कम ही एक वर्षा पेक्षा जास्त काळ प्रलंबित आहे. सदर ही रक्कम वेगळ्या दायित्व खात्यात म्हणजेच, विविध कर्जदार - इतर यामध्ये ठेवली गेली आहे.

(सी) देय वेतन कपात -

देय वेतन कपातीमध्ये रु. १०,१६,४००/- समाविष्ट आहे जी एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी देय आहे. जे राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नालसार, हैद्राबाद यांकडून प्राप्त झाले असून सदर रक्कम ही विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंना देय आहे.



२.उत्पन्न आणि खर्चाच्या खात्यातील नोंदी:

ए) वेतन आणि भत्ते:

सदर विद्यापीठाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन दिले गेले आहे, ज्यामध्ये शिक्षक भत्ता, वॉर्डन भत्ता, रजा वेतन साहाय्य, आणि वैद्यकीय खर्चाची परतफेड समाविष्ट आहे. वेतन आणि भत्त्यांचा तपशील अनुसूची "पी" मध्ये नोंदवला गेला आहे.

बी) आस्थापना खर्च:

सदर विद्यापीठाचे सर्व खर्च प्राधिकरणाच्या परवानगीने केले जातात. स्थापना खर्चात प्रामुख्याने विमा खर्च, वार्षिक देखभाल खर्च, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खर्च, वैधानिक खर्च, व्यावसायिकांना पैसे देणे, भाडेपट्टा भाडे, लीज लाईन भाडे, सुरक्षा सेवा शुल्क, विद्यार्थी वसतीगृह भाडे, विविध शैक्षणिक साहित्य वर्गण्या, नोंदणी शुल्क वगैरेचा समावेश झाला आहे.

उत्पन्न आणि खर्च खात्यात तपशील परिशिष्ट "क्यू" मध्ये नोंदवले गेले आहेत:

सी) स्थिर मालमत्तेवरील घसारा:

सदर वर्षभरात खरेदी केलेल्या विविध मालमत्तेवरील घसारा यासाठी घसारा निधी तयार केला जातो. घसारा आयकर कायदा १९६१ मध्ये परिभाषित केलेल्या दर आणि पद्धती या अनुसार आकारला जातो. दिनांक ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालावधीसाठी घसारा आकारला गेला आहे.

सदर आकारलेल्या खर्चाचे तपशील परिशिष्ट बी मध्ये उत्पन्न आणि खर्च खात्यात नोंदवले गेले आहेत.

तपशील	घसान्याचा दर
अमूर्त मालमत्ता	४०%
कार्यालयीन उपकरणे	१५%
फर्निचर व फिक्सचर्स	१०%
वाहने	१५%
एअर कंडिशनर्स	१५%
संगणक व नेटवर्क्स	४०%
विद्युत प्रतिष्ठापने	१०%
ग्रंथालय पुस्तके	४०%



बीएसएनएल च्या लीज लाईन्स	१५%
खेळ साहित्य	१५%
जनरेटर (डिझेल संच)	१५%
इमारती	१०%

डी) आवर्ती अनुदान:

सदर विद्यापीठाला एकूण रक्कम रु. ७,००,००,०००/- पैकी ५,२५,००,०००/- रुपयांचे महसूल अनुदान मिळालेले आहे. तसेच रक्कम रु. १,७५,००,०००/- इतके अनुदान हे चौथ्या तिमाही आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्राप्त झाले आहे.

सदर रकमांचा तपशील हा उत्पन्न आणि खर्च खात्याच्या परिशिष्ट 'एस' मध्ये नोंदवले आहेत.

ई) शुल्क आणि दंड:

विद्यापीठाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क असते. विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून एकूण रक्कम रु.२६,१०,७०,०३५.२६/- शुल्क प्राप्त केले आहे. उत्पन्न आणि खर्च खात्याच्या परिशिष्ट 'टी' मध्ये तपशील नोंदवले गेले आहेत.

एफ) इतर उत्पन्न:

इतर उत्पन्नामध्ये विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले प्रवेश रद्द करण्याचे शुल्क, अतिथीगृहाच्या पावत्या, विविध पावत्या आणि बँकांकडून मुदत ठेवीवर मिळालेले व्याज आणि देणग्या यांचा समावेश आहे. उत्पन्न आणि खर्चाची तपशील परिशिष्ट यू मध्ये नोंदवली आहेत.

जी) कर्ज घेण्याचा खर्च:

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या कर्ज घेण्याच्या खर्चाच्या लेखा मानक १६ नुसार, "पात्र मालमत्तेच्या संपादन, बांधकाम किंवा उत्पादनाशी थेट संबंधित कर्ज घेण्याच्या खर्चाचे भांडवलीकरण त्या मालमत्तेच्या खर्चाच्या भाग म्हणून केले गेले पाहिजे. भांडवलीकरणासाठी पात्र असलेल्या कर्ज घेण्याच्या खर्चाची रक्कम या मानकांनुसार निश्चित केली गेली पाहिजे. इतर कर्ज घेण्याच्या खर्चाला ते ज्या कालावधीत केले जातात त्या कालावधीत खर्च म्हणून ओळखले पाहिजे. कर्जसाठीचा खर्च पात्र मालमत्तेच्या खर्चाचा भाग म्हणून भांडवलीकरण केले जातात जेव्हा असे होण्याची शक्यता असते की त्यांचा परिणाम भविष्यात संस्थेस होईल आणि खर्च विश्वसनीयरित्या मोजता येईल." विद्यापीठाने वर्षभरात पीडब्ल्यूडी/कंत्राटदारांना भांडवली खर्चाच्या कामासाठी देय देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, औद्योगिक वित्त शाखा, नागपूर कडून ५० कोटी रुपये कर्ज घेतले आहे ज्यामध्ये शैक्षणिक ब्लॉक, वसतिगृह इमारत, ग्रंथालय, प्रशासकीय ब्लॉक इत्यादी मुख्य पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे जे त्यांनी वर्षभरात



भांडवलीकरण केलेले नाही आणि प्रगतीपथावर असलेले कॅपिटल काम म्हणून गणले गेले. त्यानुसार, कर्जावरील व्याज आणि बँक शुल्क ४,४७,२७,३२४/- रुपये महसूल खर्चात जोडले गेले आहेत.

३. सामान्य निरीक्षणे:

ए) स्थिर मालमत्तेची पडताळणी

सदर वर्षभरात, विद्यापीठाने नवीन कॅम्पसमध्ये स्थिर मालमत्तेची अतिरिक्त खरेदी केलेली आहे. स्थिर मालमत्तेची पडताळणी स्थिर मालमत्ता नोंदणीनुसार करण्यात यावी आणि मालमत्ता नोंदणी स्थान आणि मालमत्तेच्या वापरकर्त्याच्या संदर्भात अद्यतनित करण्यात यावी अशी सूचना आहे.

बी) महसूल खर्चासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवली पावत्या:

सदर विद्यापीठाने भांडवली अनुदान पावती आणि भांडवली मालमत्तेवरील खर्चासाठी देयकांशी संबंधित व्यवहारांची नोंद करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र बँक खाती ठेवली आहेत.

सदर वर्षभरात, लेखापरीक्षणांतर्गत, महसूल खर्चासाठी वापरल्या जाणाऱ्या या खात्यातून रक्कम रु. ३,६७,४९,८५३/- हस्तांतरित करण्यात आले आहेत, ज्यामुळे महसूल खर्चासाठी भांडवली पावत्यांचा वापर करण्यात आलेला आहे.

टी पी दाबले आणि कंपनी करीता

सनदी लेखाकार

संस्था नोंदणी क्रमांक ११५३९८६८५

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने

सीए तुषार कांती दाबले,



कुलगुरु

सहाय्यक वित्त आणि लेखा अधिकारी

Assistant Finance & Accounts Officer
Maharashtra National Law University
Nagpur

सभासद क्रमांक ०४९४४९

युडीआयएन : २५०४९४४९बीएमकेवहीएजे४९९९

Prof. (Dr.) Vijender Kumar
Vice-Chancellor
Maharashtra National Law University
Nagpur

ठिकाण : नागपूर

दिनांक १७/०५/२०२५

महत्वाची लेखा धोरणे:

सदर वित्तीय विवरणपत्रे ही भारतातील ऐतिहासिक खर्च परंपरा आणि सामान्यतः स्वीकृत लेखा धोरणे आणि पद्धतींनुसार तयार केली गेली आहेत ("जीएएपी"). वित्तीय विवरणपत्रांची तयारी "जीएएपी" शी सुसंगत असून त्यामध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने असे अंदाज आणि गृहीतके तयार करणे आवश्यक होते जे त्या कालावधीतील उत्पन्न आणि खर्चाच्या अहवालित रकमेवर परिणाम करतात, मालमत्ता आणि दायित्वांचे अहवालित शिल्लक आणि आर्थिक विवरणपत्रांच्या तारखेनुसार आकस्मिक दायित्वांशी संबंधित खुलासे देखील केले गेले आहेत.

या शिवाय, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने विहित केलेले लेखा मानके देखील लागू असतील तेथे विचारात घेतली गेली आहेत..

१. महसूल मान्यता:

ए) नियमित आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या शिक्षण शुल्क, वसतिगृह खोलीचे भाडे, वसतिगृह सुविधा आणि पायाभूत सुविधा शुल्क यासारख्या पावत्या जमा पद्धतीने उत्पन्न म्हणून मोजल्या जातात आणि वर्गीकृत केल्या जातात.

बी) नियमित कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकडून गोळा केलेले इतर कोणतेही शुल्क रोख पद्धतीने मोजले जाते.

सी) निधीतील ठेवी, बचत बँक खाती आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या व्याजासह आगाऊ रक्कम यावर मिळणारे व्याज जमा पद्धतीने मोजले जाते.

डी) महसूल अनुदान, रॉयल्टी आणि इतर पावत्या जमा पद्धतीने मोजल्या जातात.

२. स्थिर मालमत्ता आणि घसारा:

ए) स्थिर मालमत्ता संपादनाच्या किंमतीवर नमूद केल्या जातात ज्यामध्ये आवक मालवाहतूक, शुल्क, कर, संपादन, स्थापना आणि कार्यान्वित करण्याशी संबंधित थेट खर्च यांचा समावेश केला गेला आहे.

बी) स्थिर मालमत्तेचे मूल्यांकन खर्च कमी संचित घसारा या आधारावर केले गेले आहे. आयकर कायद्यात प्रदान केलेल्या दरांनुसार पुस्तकांमध्ये घसारा प्रदान केला गेला आहे. घसारा दर खालीलप्रमाणे आहेत:



तपशील	घसाऱ्याचा दर
भाडेपट्टा असलेल्या इमारतींसह	१०%
फर्निचर, फिक्सचर्स व फिटिंग्स	१०%
संगणक व परिधीय	४०%
कार्यालयीन उपकरणे	१५%
मोटर वाहने	१५%
ग्रंथालय पुस्तके	४०%
विद्युत उपकरणे	१०%
अमूर्त मालमत्ता	४०%

३. गुंतवणूक - सर्व गुंतवणूक किंमतीवर नमूद केल्या आहेत.

४. कर्मचाऱ्यांचे फायदे:

विद्यापीठाने त्यांच्या आर्थिक विवरणपत्रांमध्ये उपादान (ग्रॅज्युइटी) आणि रजा रोख रकमेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. हे फायदे लेखा मानक (अकाउंटिंग स्टॅंडर्ड) (एएस-१५) - कर्मचाऱ्यांचे फायदे अंतर्गत परिभाषित लाभ दायित्वे म्हणून वर्गीकृत केले आहेत. अशा दायित्वे उद्भवण्याची शक्यता असूनही, कोणतेही विमांकीय मूल्यांकन केले गेले नाही आणि कोणतेही दायित्व ओळखले गेले नाही किंवा उघड केले गेलेले नाही.

५. भाडेपट्टा:

महाराष्ट्र सरकारने विद्यापीठाला भाडेपट्टा जमीन मोफत दिली आहे. तथापि, विद्यापीठाने त्यांच्या लेखा पुस्तकांमध्ये भाडेपट्टा व्यवस्थेबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही, किंवा त्यांच्या आर्थिक विवरणपत्रांमध्ये भाडेपट्टा व्यवस्थेबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

लेखा मानक (अकाउंटिंग स्टॅंडर्ड)(एएस-१९) अनुसार, भाडेपट्टा भाडे दिले नसले तरीही, वित्त भाडेपट्टा किंवा परिचालन (ऑपरेटिंग) भाडेपट्टा व्यवस्था उघड करणे आवश्यक आहे आणि भाडेपट्टा अधिकारांना मालमत्ता म्हणून ओळखले पाहिजे जिथे भाडेपट्टा कालावधी दरम्यान भाडेपट्टाधारकाचे जमिनीवर नियंत्रण आणि फायदे असतात.



६. तरतुदी, आकस्मिक दायित्वे आणि आकस्मिक मालमत्ता:

अकाउंटिंग स्टॅंडर्ड (एएस) २९ च्या आवश्यकतांनुसार, विद्यापीठाने पुष्टी केली आहे की मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात कोणतेही आकस्मिक दायित्वे किंवा आकस्मिक मालमत्ता अस्तित्वात नाहीत.

७. कर आकारणी:

आयकर कायदा १९६१ च्या कलम ११ अंतर्गत विद्यापीठाला आयकरातून सूट आहे. त्यामुळे खात्यांमध्ये कराची कोणतीही तरतूद केलेली नाही.

८. सरकारी अनुदानाचा हिशेब:

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरला एक भांडवली अनुदान मिळाले आहे जे थेट कॉर्पस फंडात जमा केले गेले आहे. तथापि, अनुदान एका विशिष्ट स्थिर मालमत्तेशी संबंधित होते. वित्तीय विवरणपत्रे मालमत्तेशी संबंधित मूल्य किंवा घसारा दरात कोणतेही समायोजन दर्शवत नाहीत. शिवाय, भांडवली अनुदान एएस-१२ द्वारे विहित केलेल्या पद्धतीने सादर केले गेलेले नाही.

एएस-१२ नुसार, विशिष्ट स्थिर मालमत्तेशी संबंधित भांडवली अनुदान हे असावे:

- एकतर संबंधित मालमत्तेच्या एकूण मूल्यातून वजावट म्हणून सादर केले पाहिजे,
- किंवा घसारा प्रमाणात मालमत्तेच्या वापराच्या आयुष्यावरील नफा आणि तोटा खात्याच्या विवरणपत्रात ओळखल्या जाणाऱ्या स्थगित उत्पन्न म्हणून मानले पाहिजे.

या प्रकरणात, वरील दोन्ही उपचारांचे पालन केले गेले नाही. अनुदान कॉर्पस फंडमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडले गेले होते, जे एएस-१२ च्या तरतुदींशी विसंगत आहे. शिवाय, प्राप्त झालेल्या अनुदानाच्या कोणत्याही भागाने मालमत्तेवर आकारण्यात येणारा घसारा कमी केलेला नाही, किंवा अनुदान मालमत्तेच्या उपयुक्त आयुष्यावर परिशोधन केलेले नाही.

टी पी दाबले आणि कंपनी करीता

सनदी लेखाकार

संस्था नोंदणी क्रमांक ११५३९८६८५

(Signature)



सीए तुषार कांती दाबले,

सभासद क्रमांक ०४१४४१

युडीआयएन: २५०४१४४१बीएमकेवहीएजे४१११

ठिकाण: नागपूर

दिनांक १७/०५/२०२५

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने

(Signature)
कुलगुरु

Prof. (Dr.) Vijender Kumar
Vice-Chancellor
Maharashtra National Law University
Nagpur

(Signature)
सहाय्यक वित्त आणि लेखा अधिकारी

Assistant Finance & Accounts Officer
Maharashtra National Law University
Nagpur

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

३१ मार्च २०२५ रोजीचा ताळेबंद

निधी आणि दाखिले	परिशिष्ट	रक्कम रुपयात	मातमसा आणि संपत्ती	परिशिष्ट	रक्कम रुपयात
सामान्य निधी आणि इतर निधी	ए		स्थिर मातमत्तेचा एकूण ब्लॉक		
सरकारी अनुदान (अनावर्त)		३,५२,९१,३४,७३१.००	विद्यापीठ, वसतिगृह आणि बंगला	बी१	२,६५,३९,४२,०३८.७३
कॉर्पोस फंड		--	आयपीआर	बी२	४,११,६२३.००
इतर फंड		--	सीडब्ल्यूआयपी नवीन कॅम्पस	बी३	१,०८,६५,१४,८२७.००
		३,५२,९१,३४,७३१.००			३,७४,०८,६८,४८७.२५
धसारा निधी	बी		गुंतवणूक	एम	१२,४०,२४,७४५.००
ताळेबंदानुसार शिल्लक		५२,६९,३०,८७२.००			
अधिक जोडा: ह्या वर्षातील रक्कम		२२,६५,१२,२४७.००	७५,३४,४३,११९.००	एन	
			चालू मातमसा		
नियुक्त / राखीव / देणगी निधी			विद्यार्थ्यांकडून वसूल योग्य शुल्क		८५,३०,७१४.५०
सुवर्ण पदकांच्या व्याख्यान मालिकेसाठी	सी		प्राप्त करण्यायोग्य टीडीएस		५६,०००.००
		२,२८,९५,५००.००	कर्मचाऱ्यास अग्रिम		४५,६५१.००
			विद्यार्थ्यांना अग्रिम		२,६५,७०४.००
			सुरक्षा ठेव		२८,३५,६७६.००
कर्ज सुरक्षित टर्म लोन एसबीआय	डी		प्रीपेड खर्च		४१,९५,५५३.००
			वैधानिक अग्रिम		२७,६००.००
विद्यार्थ्यांकडून ठेवी	ई		अनुदान - प्राप्तीयोग्य महसूल		१,७५,००,०००.००
ताळेबंदानुसार शिल्लक		४,०२,८०,०००.००	इतर प्राप्ति		१,०२,८४६.००
अधिक जोडा: ह्या वर्षातील रक्कम		१,८६,६०,०००.००			३,३५,५९,७४४.५०
वजा वर्षभरातील परतावा		६६,१०,०००.००	५,२३,३०,०००.००	ओ	
			रोख आणि शिल्लक		६,११,९२,२४६.६१
चालू दाखिले आणि तरतुदी					
शुल्क आणि करासाठी	एफ	७२,१७,३७४.२७			
खर्च आणि मातमत्तेसाठी	जी	२,७९,५५,६९९.०६			
पगार दाखिले साठी	एच	४९,६३,२६०.००	उत्पन्न आणि खर्च खाते		
आगाऊ मिळालेले शुल्क	आय	३,१५,७९,९७२.४०	मागील ताळेबंदानुसार संचित अधिशेष		३५,८५,१४,४१७.२२
नियुक्त निधीसाठी	जे	१६,६२,७२०.००	अधिक हस्तांतरित निधी		--
इतर देय	के	६७,३३,२०१.५०	अधिक वर्षभरातील तुट		१२,१४,९२,२२४.६५
देय ईएमडी + सुरक्षा सेवा प्रित्यर्थ	एस	१७,३६,२८८.००	८,१८,४८,५१५.२३		४८,००,०६,६४१.८७
एकूण			४,४३,९६,५९,८६५.२३	एकूण	४,४३,९६,५९,८६५.२३

खात्यांवरील नोदस आणि महत्वाची धोरणे १-४

नोदस आणि स्टेटमेंट्सचे परिशिष्ट पी ते यु या ताळेबंदाचा अविभाज्य भाग आहेत.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने

सोबत जोडलेल्या आमच्या सम तारखेच्या अहवालानुसार

टी पी दाबले अँड कंपनी,

सनदी लेखाकार

एफआरएन ११५३९८डब्ल्यू

सीए तुषारकांती दाबले

भागीदार

सभासद क्रमांक ०४९४४९

युडीआयएन: २५०४९४४९बीएमकेकीजे४९९९



कुसगुल्ल

सहाय्यक प्रमुख अधिकारी

नागपूर
दिनांक १७/०५/२०२५
Prof. (Dr.) Vijender Kumar
Vice-Chancellor
Maharashtra National Law University
Nagpur

Assistant Finance & Accounts Officer
Maharashtra National Law University
Nagpur

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

उत्पन्न व खर्च खाते

दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी

खर्च	परिशिष्ट	रक्कम रुपयात	उत्पन्न	परिशिष्ट	रक्कम रुपयात
वेतन आणि भत्ते	पी	१५,०४,०३,१८७.४८	प्राप्त अनुदाने	एस	१४,३२,२२,३५७.००
आस्थापना खर्च	क्यू	१२,७७,६७,१९१.३९	शुल्क आणि दंड	टी	२६,१०,७०,०३५.२६
स्थिर मालमत्तेवरील घसारा	आर	४,४७,३४,४६८.२८	इतर उत्पन्न	यु	२,३६,३२,४७७.२७
स्थिर मालमत्तेवरील घसारा	बी	२२,६५,१२,२४७.००	वर्षभरातील अधिशेष (ताळेबंदात हस्तांतरित)		१२,१४,९२,२२४.२४
एकूण		५४,९४,१७,०९४.१५	एकूण		५४,९४,१७,०९४.१५


खात्यांवरील नोदस आणि महत्वाची धोरणे १-४

नोदस आणि स्टेटमेंट्सचे परिशिष्ट पी ते यु या ताळेबंदाचा अविभाज्य भाग आहेत.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने


कुलगुरु Prof. (Dr.) Vijender Kumar
Vice-Chancellor
Maharashtra National Law University
Nagpur
नागपूर

दिनांक १७/०५/२०२५


सहायक लेखा अधिकारी
Assistant Finance & Accounts Officer
Maharashtra National Law University
Nagpur

सोबत जोडलेल्या आमच्या सम तारखेच्या अहवालानुसार

टी पी दाबले आणि कंपनी

सनदी लेखाकार

एफआरएन ११५३९८डब्ल्यू



सीए तुषारकांती दाबले

भागीदार

सभासद क्रमांक ०४९४४९

युडीआयएन: २५०४९४४९बीएमकेव्हीजे४९९९



ताळेबंदाची परिशिष्टे

परिशिष्ट ए सामान्य निधी आणि इतर निधी

तपशील	वर्षारंभी शिल्लक	या वर्षी प्राप्त	या वर्षी परतफेड	वर्षाखेरीस शिल्लक
सरकारी अनुदान (अनावर्ती अनुदान)				
सरकारी अनुदान-भांडवल (नवीन कॅम्पस)	६८,८१,५३,८४१.००	--	--	६८,८१,५३,८४१.००
मुदत ठेवी वरील व्याज (नवीन कॅम्पस)	३३,५६,७७३.००	१४,८५,८०६.००	-	४८,४२,५७९.००
विद्यापीठ वारंदा कॅम्पस	२,४१,९२,२६,६८८.००	--	--	२,४१,९२,२६,६८८.००
सरकारी अनुदान (कर्ज परतफेड)	--	४१,६५,००,०००.००		४१,६५,००,०००.००
आयपीआर चेअर ऍसेट्स	४,११,६२३.००		--	४,११,६२३.००
	३,११,११,४८,९२५.००	४१,७९,८५,८०६.००	--	३,५२,९१,३४,७३१.००

परिशिष्ट सी - राखून ठेवलेला नियुक्त / देणगी निधी

तपशील	वर्षारंभी शिल्लक	या वर्षी प्राप्त	या वर्षी परतफेड	वर्षाखेरीस शिल्लक
व्याख्याता मालिकेसाठी देणगी मिळाली	२०,००,०००.००		--	२०,००,०००.००
रामजेठमलानी मेरिट कम नीड स्कॉलरशिप देणगी	१,००,००,०००.००		--	१,००,००,०००.००
सुवर्णपदकासाठी मिळालेली देणगी	९८,४५,५००.००	५,००,०००.००	--	१,०३,४५,५००.००
शिष्यवृत्तीसाठी देणगी (ईबीसी)	--	५,५०,०००.००		५,५०,०००.००
एकूण	२,१८,४५,५००.००	१०,५०,०००.००	--	२,२८,९५,५००.००

परिशिष्ट डी सुरक्षित कर्ज

तपशील	वर्षारंभी शिल्लक	या वर्षी प्राप्त	या वर्षी परतफेड	वर्षाखेरीस शिल्लक
स्टेट बँक कर्ज	४२,४८,४४,४२१.००	४,४४,८७,६६०.०१	४६,९३,३२,०८१.०१	--
एकूण	४२,४८,४४,४२१.००	४,४४,८७,६६०.०१	४६,९३,३२,०८१.०१	--

परिशिष्ट ई विद्यार्थ्यांकडून ठेवी

तपशील	वर्षारंभी शिल्लक	या वर्षी प्राप्त	या वर्षी परतफेड	वर्षाखेरीस शिल्लक
विद्यार्थ्यांकडून ठेवी				
वसतीगृह कॉशन मनी (परतावा योग्य)	१,३१,६०,०००.००	६१,४०,०००.००	२२,००,०००.००	१,७१,००,०००.००
ग्रंथालय कॉशन मनी (परतावा योग्य) पीएचडी	८,००,०००.००	२,४०,०००.००	१०,०००.००	१०,३०,०००.००
ग्रंथालय कॉशन मनी (परतावा योग्य)	१,३१,६०,०००.००	६१,४०,०००.००	२२,००,०००.००	१,७१,००,०००.००
मेस कॉशन मनी (परतावा योग्य)	१,३१,६०,०००.००	६१,४०,०००.००	२२,००,०००.००	१,७१,००,०००.००
एकूण	४,०२,८०,०००.००	१,८६,६०,०००.००	६६,१०,०००.००	५,२३,३०,०००.००



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

परिशिष्ट एफ - शुल्क आणि कर

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
देय टीडीएस - आयकर		
टीडीएस कलम १९२ अंतर्गत	२४,१५,६५३.००	
टीडीएस कलम १९४ जे अंतर्गत	१,३१,११५.००	
टीडीएस कलम १९४ आय अंतर्गत	५०,३५५.००	
टीडीएस भाडे	१,६५,५८६.००	
टीडीएस कलम १९४ सी अंतर्गत	३,६६,९८२.००	३१,२९,६९१.००
जीएसटी टीडीएस देय		१९,४१,८७८.८८
व्यवसाय कर देय		
विद्यापीठ व्यवसाय कर कपात (जादा)		२३,०००.००
भविष्यनिधी देय		
जनरल प्रॉव्हिडंट फंड	७२,०००.००	
देय भविष्य निर्वाह निधी (नियोक्ता)	१०,१७,०५२.००	
देय भविष्य निर्वाह निधी (कर्मचारी)	१०,३३,७५२.३९	२१,२२,८०४.३९
एकूण		७२,१७,३७४.२७

परिशिष्ट जी: खर्च/स्थिर मालमत्तेसाठी धनको

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
धनको खर्च		
एडमास एडव्हर्टीझिंग	९७,६०६.००	
अनघा कॉर्पोरेशन	२५,९११.००	
अंकित एन्टरप्राइझेस	२,०८,७२५.००	
अंश असोसिएट्स	१,०९,४०१.००	
एयुके हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड	१,३९,८८९.००	
बॉम्बे मेडिकल स्टोअर्स	२,५८,५५९.००	
सेंटर पॉईंट हॉटेल	२,५४,५३८.००	
चाणक्य अल्युमिनियम अँड ग्लास विंडो वर्क	३२,६७०.००	
फ्लोरेन्स फ्लोरा	१,०७,१६७.००	
फूड सूत्र आर्ट ऑफ स्पाईसेस प्रायव्हेट लिमिटेड (स्टुडंट्स)	३८,८६,६२६.००	
फूड सूत्र आर्ट ऑफ स्पाईसेस प्रायव्हेट लिमिटेड (युनिव्हर्सिटी)	६७,१९३.००	
हंस वाहन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड	१३,६०,८००.००	
जे पी ऑफिस ईक्वीपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड	-१००.००	
इंटर पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड	१,४६,३२८.००	
किशोर मेटल्स	४२,००६.००	
मधुकर कुमरे (फोटोग्राफी व विडिओग्राफी)	१२,६००.००	
महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कंझुमर फेडरेशन लिमिटेड	७,४०,२२९.००	
महेश ट्रेडर्स	२,१८,४१३.००	
मकरंद ग्राफिक्स	८,२४५.००	
मेडिटेक हायजेन कन्सेप्ट	४५,३१५.००	
मिश्रीकोटकर ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर	९,५६,१३४.००	
श्री. अतुल यमसमनवार	१७,५५,१९८.००	
निकिता मीडिया सर्व्हिसेस	४,२६५.००	
एन एम भोळे (पेट्रोल पम्प)	७३,०४१.००	
ऑरेंज ग्रीन्स	१,११,५५०.००	
परमजीत अहुजा	१,०६,०००.००	
प्रिंट हाऊस, हैद्राबाद	९३,४३७.००	
खर्चाची तरतूद	७०,८३,६६७.००	
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड	१,२१,७९५.००	



रवी पॅकर्स अँड मूव्स	९६,४९२.००	
शांती बुक हाऊस	४,०४३.००	
शीला केटरर्स	१,१८,९७४.००	
विविध इतर ऋणको	२,४०,८५६.०६	
सुनील इलेक्ट्रिकल्स	३,०२९.००	
युनिटी सिक्युरिटी फोर्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट	५७,९६,८९८.००	
यादव केबल नेटवर्क	१३,३१३.००	
टी पी दाबले अँड को	१,४०,४००.००	
श्री साई एंटरप्राइजेस	५,९७७.००	
टेक्निकल ब्युरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड	४७,६१२.००	
झाहीद हार्डवेअर	७,०४,०६५.००	२,५२,३८,८६७.०६
विविध स्थिर मालमत्ता ऋणको		
आर्किटेक्चर पर्डिगम	१,६७,२५५.००	
आय व्ह्यू टेक्नॉलॉजीस	४,८१,९०४.००	
कुशल बुक	२,७६५.००	
ओंकार फर्निटिक	२०,५४,२९०.००	
सत्यम बुक्स प्रायव्हेट लिमिटेड	८,८६६.००	
शांती लॉ बुक्स	१,७५२.००	२७,१६,८३२.००
एकूण		२,७९,५५,६९९.०६

परिशिष्ट एच - वेतन कपात देय

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
वेतन आणि कर्मचारी देयता		३९,४६,८६०.००
इतर कर्मचारी देयता		१०,१६,४००.००
एकूण		४९,६३,२६०.००

परिशिष्ट "आय " आगाऊ प्राप्त शुल्क

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
आगाऊ प्राप्त शुल्क (विद्यार्थी)		
आगाऊ प्राप्त शुल्क	१४,६४,०१४.६०	
पदव्युत्तर पदवी पदविका आगाऊ प्राप्त शुल्क	७,०००.००	१४,७१,०१४.६०
इतर		
मेस शुल्क आगाऊ प्राप्ती	३,०१,०८,९५७.८०	
इतर देयता विद्यार्थी	--	३,०१,०८,९५७.८०
एकूण		३,१५,७९,९७२.४०



परिशिष्ट जे नियुक्त केलेले अखर्चित निधी

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
बौद्धिक संपदा हक्क आयपीआर चेअर		१,२५,५१३.००
सुकन्या समृद्धी योजनेच्या प्रभावाची चौकशी करणे		
सुकन्या समृद्धी योजनेच्या प्रभावाची चौकशी करणे	३,०२,२६५.००	
काजल (रिसर्च असोसिएट आयसीएसएसआर प्रो)	-१,४७,०९७.००	
सुश्री नेत्रा बासुमतारी (संशोधन सहाय्यक आयसीएसएसआर प्रो)	-१,१६,१२९.००	३९,०३९.००
ओडीआर सिस्टमसाठी कायदेशीर सल्लामसलत		
ओडीआर सिस्टमसाठी कायदेशीर सल्लामसलत	१४,००,०००.००	
ओडीआर सिस्टमसाठी कायदेशीर सल्लामसलत	-७,६०,०००.००	
सुश्री आशा भार्गव (रिसर्च असोसिएट्स)	-१,२०,०००.००	
सुश्री सिद्धी मोभारकर (रिसर्च असोसिएट्स)	-७२,९०३.००	४,४७,०९७.००
पोलिस प्रशिक्षण कार्यक्रम		
भंडारा पोलिस प्रशिक्षण कार्यक्रम		४४,३५६.००
महिला आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (MRP23-24)		३,७३,६००.००
कायदा आणि संवैधानिक मूल्यावरील क्षमता निर्माण कार्यक्रम:		१,४०,०७४.००
सेंटर फॉर जेंडर जस्टीस स्टडीज		--
सेंटर फॉर शास्त्रीक स्टडीज अँड रिसर्च इन लॉ		-१,६४,९२४.००
सीएलएटी एक्झाम / एआयएलईटी एक्झाम २०२५		४,६३४.००
आयकेएस प्रयोगशाला		३,४६,८१०.००
इंटरनॅशनल वेबिनार व "एक्सेस अँड बेनेफिट शेरिंग"		१,९२१.००
इंटरनॅशनल सेमिनार फॉर ह्युमन राईट्स कमिशन		१,३१,३३२.००
स्पोन्सरशिप फॉर एडीआर कॉम्पिटिशन		६०,०००.००
स्पोन्सरशिप फॉर स्टुडन्ट कॉम्पिटिशन		-
स्पोर्ट्स इव्हेंट्स प्रोग्राम		५४,५००.००
डब्ल्यूबीएनयुजेएस रिसर्च प्रोजेक्ट		५८,७६८.००
एकूण		१६,६२,७२०.००

परिशिष्ट के - इतर देयता

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
वसतीगृह भाडे देय		४,८३,३४६.००
नागपूर पोलीस कॉन्स्टेबल एक्झामिनेशन		४२,९००.००
स्कॉलरशिप		५५,८६,९८१.५०
स्टुडंट्स स्कॉलरशिप (आरजेएम) देय		६,१९,९७४.००
एकूण		६७,३३,२०१.५०



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

परिशिष्ट एल ईएमडी व सुरक्षा ठेव देय

रक्कम रुपयात

तपशील	वर्षारंभी शिल्लक	या वर्षी प्राप्त	या वर्षी परतफेड	वर्षाखेरीस शिल्लक
ईएमडी (परतावायोग्य) पुस्तके आणि सामान्य	५,०००.००	--	--	५,०००.००
ईएमडी (परतावायोग्य) - एसी संयंत्र फिटिंग	३०,०००.००	--	--	३०,०००.००
ईएमडी (परतावा योग्य) - बॉम्बे इंटेलिजन्स सिक्युरिटी		४,००,०००.००	--	४,००,०००.००
ईएमडी (परतावायोग्य) सिस्को रूम किट	२०,०००.००	--	--	२०,०००.००
ईएमडी रिफंडेबल (संगणक व आय टी)	८,०००.००	--	--	८,०००.००
ईएमडी (परतावा योग्य) ईआरपी	१०,०००.००	--	--	१०,०००.००
ईएमडी (परतावा योग्य) फायरवॉल	२०,०००.००	--	--	२०,०००.००
ईएमडी (परतावा योग्य) - एसबीआय एमएनएल यु ब्रांच	४२,१५०.००	--	--	४२,१५०.००
ईएमडी (परतावा योग्य) - ट्रान्सपोर्ट सर्व्हिस	१,००,०००.००	--	--	१,००,०००.००
सुरक्षा ठेव- रेल टेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड	१,११,१३८.००	--	--	१,११,१३८.००
सुरक्षा ठेव - युनिटी सिक्युरिटी फोर्स अँड टी. आय.	८,९०,०००.००	--	--	८,९०,०००.००
सुरक्षा ठेव - शीला केटरर्स	१,००,०००.००	--	--	१,००,०००.००
एकूण	१३,३६,२८८.००	४,००,०००.००	--	१७,३६,२८८.००

परिशिष्ट एम - गुंतवणूक

रक्कम रुपयात

तपशील	वर्षारंभी शिल्लक	या वर्षी प्राप्त	या वर्षी परतफेड	वर्षाखेरीस शिल्लक
मुदत ठेव (विद्यार्थ्यांना परत करण्यायोग्य कौशन मनी)	१,२१,२४,३४७.००	१२,६५,११७.००	४७,४५,११७.००	८६,४४,३४७.००
मुदत ठेवी	--	५,०३,२२,००६.००	४,००,००,०००.००	१,०३,२२,००६.००
मुदत ठेवी (देणगी फंड)	६०,५३,३४१.००	३,११,७७९.००	--	६३,६५,१२०.००
मुदत ठेव (एंडोमेंट व्याख्यान)	२४,८४,०८५.००	२५,६५,१५५.००	२५,७०,७८६.००	२४,७८,४५४.००
मुदत ठेव (ईबीसी)	--	५,५०,०००.००	--	५,५०,०००.००
मुदत ठेवी (सुवर्ण पदक)	१,०६,८४,८४७.००	१,८०,४२,०७७.००	१,६९,६७,१५३.००	१,१७,५९,७७१.००
मुदत ठेवी (नवीन कॅम्पस परिसर)	२,७३,९१,३०५.००	३५,१०,७५,९५७.००	३३,७२,५५,४४४.००	४,१२,११,८१८.००
मुदत ठेव (राम जेठमलानी मेरिट कम नीड स्कूल)	१,०६,९७,५३८.००	१,००,००,०००.००	१,०६,९७,५३८.००	१,००,००,०००.००
मुदत ठेव (डीएसआरए) म्हणून कर्जासाठी	२,७१,१३,४१०.००	--	--	२,७१,१३,४१०.००
मुदत ठेवी वरील व्याज	४२,७२,६०८.००	३३,५७,३९९.००	२०,५०,१८८.००	५५,७९,८१९.००
एकूण	१०,०८,२१,४८१.००	४३,७४,८९,४९०.००	४१,४२,८६,२२६.००	१२,४०,२४,७४५.००



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

परिशिष्ट एन - वर्तमान मालमत्ता

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क		८५,३०,७१४.५०
प्राप्त करण्यायोग्य टीडीएस		५६,०००.००
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी टीडीएस प्राप्त करण्यायोग्य		--
आगाऊ रक्कम (कर्मचारी)		४५,६५१.००
आगाऊ रक्कम विद्यार्थी		२,६५,७०४.००
सुरक्षा ठेव		
सुरक्षा ठेव एमएसईडीसीएल (वारंगल)	२७,०९,६७६.००	
सुरक्षा ठेव (बीएसएनएल)	१०,०००.००	
सुरक्षा ठेव (डॉ. वसंतराव देश हॉल)	४४,०००.००	
सुरक्षा ठेव (इतर)	७२,०००.००	२८,३५,६७६.००
प्रीपेड खर्च		४१,९५,५५३.००
वैधानिक आगाऊ रक्कम - व्यावसायिक कर		२७,६००.००
प्राप्त करण्यायोग्य महसूल अनुदान	--	१,७५,००,०००.००
इतर प्राप्त करण्यायोग्य		
स्टेट बँक ऑफ इंडिया - एमएनएलएल शाखा	१,०२,८४६.००	१,०२,८४६.००
एकूण		३,३५,५९,७४४.५०

परिशिष्ट ओ रोख रक्कम व बँक शिल्लक

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
रोख शिल्लक रक्कम		
रोख शिल्लक		२६,६१३.००
बँक शिल्लक		
बीओएम भारत नगर वेतन चालू खाते क्र. ६०२७५७४७३२६	१३,५७,५१०.००	
एसबीआय कॉर्पोस खाते क्र. ३७८३८३६७८६१	४०,४२२.०५	
एसबीआय आयसीएसएसआर (मिहान शाखा) खाते क्रमांक ३९६८०७९०६७३	५,११,६६०.१२	
एसबीआय (मिहान शाखा) खाते क्र. ३७३५९३०७९०७	१,३१,१५,५४२.४५	
एसबीआय मिहान शाखा खाते क्र. ४०२४६२९४२८६	६,०४,३८८.०५	
एसबीआय न्यू कॅम्पस फंड खाते ३७६१९७४८७९१	२६,९६,५७६.१७	
एसबीआय रवीनगर शाखा खाते क्रमांक ३७१५७११८५२४	६,०४,९२९.७५	
एसबीआय चालू खाते क्र. ३५९२४१५३८१२	४७,१७,५४९.०६	
एसबीआय रवीनगर शाखा देणगी खाते क्रमांक ३७१६३२७१९४८	१,२५,८२४.००	
एसबीआय ईएमडी चालू खाते क्र. ३६६९३०९६४१२	१३,०३,९६७.५०	
एसबीआय रवीनगर फी खाते क्र. ३५८८२२२४७१६१	७९,६८,७७१.२९	
एसबीआय रवीनगर मेस चालू खाते क्रमांक ३६६९३०९०३८५	२,६३,४४,२३२.९०	
एसबीआय शिष्यवृत्ती खाते क्र. ३८०३१५८३५८५	१७,७४,२६०.२७	६,११,६५,६३३.६१
एकूण		६,११,९२,२४६.६१



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर
उत्पन्न आणि खर्च खात्याचे परिशिष्ट
परिशिष्ट पी - वेतन व भत्ते

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
वेतन व भत्ते		१२,६४,९७,८८७.००
वेतन व महागाई भत्ता थकबाकी		८३,०७,८२९.००
उपादान खर्च		१६,४६,१५५.००
रोख रक्कम सोडा		१५,४७,३८४.००
भविष्यनिर्वाह नियोक्ता योगदान		१,२२,६९,०५८.००
वैद्यकीय खर्चाची परतफेड		१,३४,८७३.००
एकूण		१५,०४,०३,१८६.००

परिशिष्ट क्यू - आस्थापना खर्च

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
शैक्षणिक उपक्रम		
जी.एल. सांधी स्मृती व्याख्यानमालेचा खर्च	१,६४,८३४.००	
जस्टीस एस एम दाऊद व्याख्यानमालेचा खर्च	४६,५२९.००	२,११,३६३.००
वार्षिक देखभाल खर्च		
वार्षिक देखभाल शुल्क	१५,४०,३९५.००	
फळबागांच्या देखभालीचा खर्च	१३,९०,२५६.००	
दुरुस्ती आणि देखभाल (इतर)	२२,५२,२६५.००	
दुरुस्ती आणि देखभाल (संगणक)	५,७४,३१९.००	
दुरुस्ती आणि देखभाल (वाहने)	५,७५,३४४.००	
सॉफ्टवेअर-एडकेमी ईआरपी खर्च	५,९०,०००.००	
सबस्क्रिप्शन शुल्क - सॉफ्टवेअर आणि वेबसाइट्स	३,६८,२३२.३६	
वेबसाइट देखभाल शुल्क	१,६३,४६४.००	७४,५४,२७५.३६
प्रगत शिक्षण संशोधन केंद्रे		
कॉर्पोरेट कायदा आणि प्रशासन केंद्र	२६,०००.००	
पदव्युत्तर कायदेशीर अभ्यास केंद्र	२,६८८.००	
लिंग न्याय अभ्यास खर्च	१५,७३०.००	४४,४१८.००
स्थापना खर्च		
सदस्य आणि असोसिएशन फी	--	--
आयोजित कार्यक्रम		
केस कूसेड	-१९,०४०.००	
क्रीडा कायदांवरील राष्ट्रीय परिषद	३४,७५२.५६	
राष्ट्रीय परिषद/कार्यशाळा	-९५,१६९.४६	
टेडेएक्स	१,७२,९९३.१२	९३,५३६.२२
परीक्षा आणि मूल्यांकन खर्च		
मानधन - परीक्षा	३९,८००.००	
छपाई आणि स्टेशनरी खर्च - परीक्षा	७,३८,२२३.००	
अल्पोपहार खर्च - परीक्षा	८२,३३३.००	८,६०,३५६.००



परिशिष्ट क्यू : आस्थापना खर्च

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
विमा खर्च		
विमा (वाहन)	१,०६,७१९.००	
विमा कर्मचारी गट विमा	१३,२१,६०७.००	१४,२८,३२६.००
ग्रंथालयाशी संबंधित खर्च		
पुस्तके आणि जर्नल्स	१,६१,९९२.००	
ऑनलाइन लायब्ररी खर्च	६५,४७,२८९.००	६७,०९,२८९.००
बैठकी संबंधित खर्च		
वैधानिक बैठकीचा खर्च	४४,४७९.००	४४,४७९.००
आउटसोर्सिंग सेवा खर्च		
हाऊस कीपिंग सेवेचा खर्च	१,८५,९८,७६८.००	
सुरक्षा आणि मनुष्यबळ खर्च	२,२९,५१,५४१.००	४,१५,५०,३०९.००
व्यावसायिक सेवा		
सल्लागार शुल्क	५५,०००.००	
डॉक्टर - व्यावसायिक शुल्क	९,७३,५४८.००	
व्यावसायिक शुल्क	४,९४,८३८.००	१५,२३,३८६.००
भाडे, वीज		
वसतिगृहाच्या फ्लॅटचे भाडे	१,३९,०७,५८९.००	
वीज खर्च	१,९६,३६,३०४.००	
वीज खर्च (वसतिगृहाबाहेर)	१५,३७,७३०.००	३,५०,८१,६२३.००
वैधानिक खर्च		
जीएसटी टीडीएसवरील व्याज	३१०.००	
व्याज टीडीएस	३,७१८.००	४,०२८.००
विद्यार्थी बार कौन्सिलचा खर्च		
सांस्कृतिक कार्यक्रम	६,६६,८१३.००	
शैक्षणिक समितीचा खर्च	१,२०४.००	
एडीआर सोसायटीचा खर्च	२,४५,१२८.००	
सांस्कृतिक समितीचा खर्च	७,५०,५८२.००	
वादविवाद/प्रश्नोत्तर साहित्यिक समितीचा खर्च	१,३४,९७०.००	
माहिती तंत्रज्ञान समितीचा खर्च	५८,७२६.००	
इंटरनॅशनल समन्वय समितीचा खर्च	२,०७,३२९.००	
कायदेशीर मदत समिती	८,९९९.००	
ग्रंथालय समितीचा खर्च	१६,१३२.००	
मानसिक आरोग्य निधी	४९,७१४.००	
मूट कोर्ट समितीचा खर्च	९,३७,६५२.००	
प्रतिपूर्ती - मूट कोर्ट स्पर्धा आणि इतर शैक्षणिक क्रियाकलाप	३९,७९,२८०.४८	
क्रीडा समितीचा खर्च	३,६३,८३५.००	७४,२०,३६४.४८



परिशिष्ट क्यू : आस्थापना खर्च

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
विद्यार्थ्यांशी संबंधित खर्च		
बस भाड्याने घेण्याचे शुल्क (विद्यार्थी आणि कर्मचारी)	७१,८३,२३२.००	
पदवी/दीक्षांत समारंभ खर्च	२०,१०,२४५.००	
औषध खर्च (विद्यार्थी आणि कर्मचारी)	१०,१२,५९५.००	
शिष्यवृत्ती (एमएनएलयू, नागपूर)	९,५०,०००.००	
विद्यार्थी परदेशी स्पर्धा खर्च	५,१६,१००.००	
विद्यार्थी शिष्यवृत्ती (आरजेएम)	६,९७,५३८.००	
विद्यार्थी कल्याण खर्च	४,२३,४८२.००	१,२७,९३,१९२.००
प्रवास आणि आतिथ्य खर्च		
वाहतूक खर्च	२,९३,००६.००	
इतर प्रवास खर्च	२८,६७०.००	
वैधानिक संस्थेच्या सदस्यांचा निवास/प्रवास खर्च	२,०७,८४६.००	
विद्यापीठ अधिकारी प्रवास खर्च/निवास	८१,७०६.८५	
भेटकर्ते प्राध्यापक प्रवास / निवास व्यवस्था	३,८१,८१२.००	९,९३,०४०.८५
इतर		
जाहिरातीचा खर्च	६,४५,६५०.००	
जनरेटर तेल आणि इंधन खर्च	८,३२,६७५.००	
अतिथीगृहाचा खर्च	३,५८,८८९.००	
लीजलाइन भाडे (BSNL/इंटरनेट)	३९,३४,०१२.००	
कार्यालयाचा खर्च	४२,३७८.६४	
टपाल, टेलिग्राम आणि कुरिअर खर्च	८७,९६५.००	
छपाई आणि स्टेशनरी	७,५१,८४३.००	
भरती खर्च	२१,८४८.००	
रिफ्रेशमेंट खर्च	६,०५,८१४.००	
शिफ्टिंग खर्च	२,०२,७३१.००	
टेलिफोन खर्च	२,१०,२३६.८७	
वाहन (इंधन) खर्च	१७,०७,२७०.९७	
मजुरी/कामगार शुल्क	४६,७२८.००	
पाण्याचे शुल्क आउटसोर्स केले जाते	५२,६११.००	
मानद रजिस्ट्रार निवास खर्च	१६,६८५.००	
कुलगुरू कॅम्प ऑफिस खर्च	७५,०५९.००	
वसतिगृह देखभाल खर्च (कॅम्पसचा)	११,१७,९६१.००	
वसतिगृह देखभाल खर्च (विद्यापीठ)	३,००,८४८.००	
वृत्तपत्र आणि पुस्तक बंधन खर्च	१,५२,६०३.००	
प्रोस्पेक्टस आणि वार्षिक अहवाल छपाई	१,९१,९४३.००	
ऑडिट शुल्क	१,७६,८००.००	
स्थिर मालमत्तेच्या विक्रीवरील तोटा	२२,६६२.००	१,१५,५५,२१३.४८
एकूण		१२,७७,६७,१९१.३९



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर

परिशिष्ट आर : कर्जावरील आर्थिक खर्च

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
बँक शुल्क आणि कमिशन		७,१४४.२८
कर्ज खात्यासाठी बँक शुल्क		९६,०७,३२६.००
बँक कर्जावरील व्याज		३,५१,१९,९९८.००
एकूण		४,४७,३४,४६८.२८

परिशिष्ट एस - प्राप्त अनुदाने

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
सरकारी अनुदान - महसूल (विद्यापीठ)		७,००,००,०००.००
सरकारी अनुदान - महसूल (वसतिगृह)		७,३२,२२,३५७.००
एकूण		१४,३२,२२,३५७.००

परिशिष्ट टी शुल्क आणि दंड

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
ट्यूशन फी	१५,४७,८०,२१२.००	
वसतिगृह निवास व्यवस्था	४,६७,२३,८७५.००	
प्रवेश शुल्क	९,१८,०००.००	
प्रवेश शुल्क (विद्यार्थी)	७,५००.००	
प्रबंधपत्र	२,९५,०००.००	
परीक्षा आणि मूल्यांकन	७९,४८,०००.००	
परीक्षा शुल्क	४,७२,०००.००	
इंटरनेट शुल्क	६३,१५,०००.००	
ग्रंथालय, तारीखबेस, छपाई आणि प्रकाशन	१,७८,८३,०००.००	
ग्रंथालय सेवा	५,९०,०००.००	
मूटकोर्ट, सेमिनार आणि इतर	५९,६१,०००.००	
मनोरंजन सुविधा	६३,१५,०००.००	
विद्यार्थी कल्याण	२९,७७,५००.००	
पदवीसाठी अर्ज शुल्क	८२,०७६.८८	
एक्झिक्युटिव्ह एलएल.एम. (पदवी) चे शुल्क	३६,२४,०००.००	
पुनर्नोदणी शुल्क (आर्थिक वर्ष २०२४-२५)	२४,९६,३७१.३८	
पुनर्मूल्यांकन शुल्क	१,४५,०००.००	२५,७५,३३,५३५.२६
पीएचडी संबंधित पावत्या		
वार्षिक शुल्क (पीएचडी)	९,९७,५००.००	
कोर्स वर्क फी (पीएचडी)	७,०५,०००.००	
प्रबंध सादर करताना परीक्षा शुल्क	५०,०००.००	
परीक्षा शुल्क (प्रबंध सादर करणे)	१,००,०००.००	
अंतिम प्रबंध सादरीकरणासाठी फी (पीएचडी)	१,९५,०००.००	
इंटरनेट/इलेक्ट्रॉनिक डेटाबेस वार्षिक (पीएचडी)	४,०८,०००.००	
लायब्ररी फी (पीएचडी)	४,०८,०००.००	
प्रबंध सादर करण्यापूर्वी (पीएचडी)	६५,०००.००	
नोदणी फी पीएचडी	४,७०,०००.००	
पीएचडी अर्ज शुल्क	१,३८,०००.००	३५,३६,५००.००
एकूण	२६,१०,७०,०३५.२६	२६,१०,७०,०३५.२६



परिशिष्ट यु इतर उत्पन्न

तपशील	रक्कम रुपये	रक्कम रुपये
प्राप्त व्याज		
एफडीआर (कौशन मनी) प्राप्त व्याज	७,५६,८१८.००	
एफडीआर (कॉर्पस फंड) प्राप्त व्याज	४,३१,०१४.००	
एफडीआर (देणगी फंड) प्राप्त व्याज	१,६९,०६०.००	
एफडीआर (गोल्ड एम) प्राप्त व्याज	६,४१,९४९.००	
एफडीआर (कर्ज) प्राप्त व्याज	२०,२३,०५२.००	
व्याज प्राप्त (इतर)	१०,३३,५४७.००	
एफडीआर (आरजेएम) प्राप्त व्याज	--	
एफडीआर (ईबीसी स्कॉलरशिप) वर मिळालेले व्याज	२४,४०१.००	५०,७९,८४१.००
अतिथी गृह पावत्या	२,१२,७००.००	
पावत्या - सेमिनार आणि कार्यक्रम	४७,११८.८२	
विद्यार्थी बार कौन्सिलचे उत्पन्न	६,५१,०४४.९०	
प्रवेश रद्द करण्याचे शुल्क	५५,२८,४००.००	
अर्ज शुल्क (शिक्षकेतर कर्मचारी नसलेले)	४२,३७२.८६	
अर्ज शुल्क (निविदा)	२३,९००.००	
एनएलयूएसच्या संघाकडून योगदान	७५,००,०००.००	
मिळलेली देणगी (विद्यार्थी स्पर्धा)	८,५६,१००.००	
व्याज मिळाले इतर	७,२९९.००	
विलंब शुल्क	३०,७०,०००.००	
विविध पावती इतर	३०,१४८.६६	
विद्यार्थ्यांकडून विविध पावती	४३,७५२.००	
उपचारात्मक वर्ग पावती	-४,०००.००	
भाडे - एसबीआय एमएनएल्यू शाखा	५,०५,८००.००	
कर्मचारी निवासी पावत्या	३८,०००.००	१,८५,५२,६३६.२४
एकूण	२,३६,३२,४७७.२४	२,३६,३२,४७७.२४



महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर
स्थिर मालमत्ता आणि घसारा

परिशिष्ट बी-१ - आयकर कायदा १९६१ च्या कलम ३२ नुसार घसारा,

अनु. क्र.	तपशील	घसारा दर	एकूण स्थूल खंड	ह्या वर्षातील खरेदी		विक्री/वजावट	एकूण स्थूल खंड	ह्या कालावधीचा घसारा		कालावधीसाठी घसारा	निलंबित मूल्य	निलंबित मूल्य	निलंबित मूल्य
			०१/०४/२०२४	१८० दिवसापेक्षा अधिक	१८० दिवसापेक्षा कमी		३१/०३/२०२५	३१/०३/२०२४			३१/०३/२०२५	३१/०३/२०२४	३१/०३/२०२५
१	अमूर्त मालमत्ता												
	(१) सॉफ्टवेअर टॅली ९ ईआरपी	४०%	५४,०००.००	--	--	--	५४,०००.००	५४,०००.००	--	--	५४,०००.००	--	--
	(२) ट्रेडमार्क (विद्यापीठाचा लोगो)	२५%	७०,०१२.००	--	--	--	७०,०१२.००	६४,८२१.००	१,२९८.००	--	६६,११९.००	५,१११.००	३,८९३.००
	(३) संगणक आज्ञावली	४०%	५४,६८७.००	--	--	--	५४,६८७.००	५४,६८७.००	--	--	५४,६८७.००	--	--
	(४) संगणक आज्ञावली ग्रंथालय	४०%	४,२५,६६७.००	--	--	--	४,२५,६६७.००	४,०७,२७०.८०	७,३८६.२०	--	४,१४,६६२.८०	१८,३९६.२०	११,०३८.२०
	(५) संगणक आज्ञावली - सायबर रोम	४०%	७९,२४५.००	--	--	--	७९,२४५.००	७९,२४५.००	--	--	७९,२४५.००	--	--
	(६) सॉफ्टवेअर सिस्को वेबेक्स सॉफ्टवेअर	४०%	२,६५,५००.००	--	--	--	२,६५,५००.००	२,१९,६२२.००	४,९५६.००	२,३७,९७३.००	४५,८७८.००	२७,५२७.००	२७,५२७.००
	(७) सॉफ्टवेअर - विंडोज सॉफ्टवेअर	४०%	६०,१३३.००	--	--	--	६०,१३३.००	४९,७४२.००	६,९२७.००	५३,८१८.००	१०,३९१.००	६,२३५.००	६,२३५.००
	(८) सॉफ्टवेअर फायरवॉल	४०%	२४,०७,२००.००	--	--	--	२४,०७,२००.००	१५,४०,६०८.००	३,४६,६३२.००	१८,८७,२४५.००	८,६६,५९२.००	५,१९,९५५.००	५,१९,९५५.००
	(८) सॉफ्टवेअर निविदा	४०%	२,११,४९७.००	--	--	--	२,११,४९७.००	१,०९,९७८.००	४०,६०८.००	१,५०,५८६.००	१,०९,५१९.००	६०,९११.००	६०,९११.००
२	कार्यालयीन उपकरणे												
	(१) मोबाईल फोन (मालमत्ता)	१५%	३,११,०७८.००	--	६२,८००.००	--	३,७३,८७८.००	१,९८,३०७.६५	२१,६२६.००	२,१९,९३३.६५	१,१२,७७०.३५	१,५३,१४४.३५	१,५३,१४४.३५
	(२) डीजे म्युझिक सिस्टम	१५%	४९,९९०.००	--	--	--	४९,९९०.००	३५,८७६.७५	२,११७.००	३७,९९३.७५	१४,११३.२५	१९,९९६.२५	१९,९९६.२५
	(३) वैद्यकीय कक्ष उपकरणे	१५%	१,११,३८३.००	--	--	--	१,११,३८३.००	५१,१०७.७५	९,०४१.००	६०,१४८.७५	६०,१४८.७५	५१,२३४.२५	५१,२३४.२५
	(४) प्रोजेक्टर	१५%	११,७८,३९६.००	--	--	--	११,७८,३९६.००	६,०५,६९३.६१	८६,८५५.००	६,८७,७०२.४०	५,७७,७०२.४०	४,९१,०४७.४०	४,९१,०४७.४०
	(५) स्क्रीनरेटर	१५%	६८,६४०.००	--	--	--	६८,६४०.००	३६,३२५.५०	४,८४७.००	४१,१७२.५०	३२,३१४.५०	२७,४६७.५०	२७,४६७.५०
	(६) स्क्रीनरेटर वैद्यकीय खोली	१५%	११,५००.००	--	--	--	११,५००.००	८,२५३.५०	४८७.००	८,७४७.५०	३,२४६.५०	२,७५९.५०	२,७५९.५०
	(७) स्क्रीनरेटर कुलगुरू निवास	१५%	३७,८००.००	--	--	--	३७,८००.००	२८,१९८.००	१,४४०.००	२९,६३८.००	९,६०२.००	८,१६२.००	८,१६२.००
	(८) स्टॅबिलायझर	१५%	२२,९००.००	--	--	--	२२,९००.००	१४,८७०.००	१,२०५.००	१६,०७५.००	८,०३०.००	६,८२५.००	६,८२५.००
	(९) चहा मशीन	१५%	२३,१६५.००	--	--	--	२३,१६५.००	१७,२८०.५०	८८३.००	१८,१६३.५०	५,८८४.५०	५,००१.५०	५,००१.५०
	(१०) टेलिफोन उपकरणे	१५%	५,०६०.००	--	--	--	५,०६०.००	३,७७५.००	१९३.००	३,९६८.००	१,२८५.००	१,०९२.००	१,०९२.००
	(११) टेलिफोन संच	१५%	६,३३,६२०.००	--	--	--	६,३३,६२०.००	३,०२,३६९.२५	४९,६८८.००	३,५२,०५७.२५	३,३३,२५०.७५	२,८१,५६२.७५	२,८१,५६२.७५
	(१२) धुलाई यंत्र	१५%	६,२६,६३०.००	१,५२,०००.००	--	९६,९६०.००	६,८१,६७०.००	२,४५,५७२.००	६५,४१५.००	२,४५,०५७.००	३,८१,०५८.००	४,३५,९८९.००	४,३५,९८९.००
	(१३) इतर कार्यालयीन उपकरणे	१५%	४५,२२,७८९.००	--	--	--	४५,२२,७८९.००	२३,८८,६२५.३८	३,२०,१२५.००	२७,०८,७५०.३८	२१,३४,१६३.६३	१८,१४,०३८.६३	१८,१४,०३८.६३
	(१४) मायक्रोवेव्ह कुलगुरू निवास	१५%	२४,९००.००	--	--	--	२४,९००.००	१८,५७५.००	९४९.००	१९,५२४.००	६,३२५.००	५,३७६.००	५,३७६.००
	(१५) धुलाई यंत्र (कुलगुरू निवास)	१५%	४३,१००.००	--	--	--	४३,१००.००	३२,१५१.००	१,६४२.००	३३,७९३.००	१०,९४९.००	९,३०७.००	९,३०७.००
	(१६) जलशुद्धीकरण यंत्र	१५%	२०,५००.००	--	--	--	२०,५००.००	१५,२९२.००	७८१.००	१६,७८३.००	५,२०८.००	४,४२७.००	४,४२७.००
	(१७) वॉटर हिटर (वसतीगृह)	१५%	३,५६,४१०.००	--	--	--	३,५६,४१०.००	२,२१,८८९.५०	२०,१६३.००	२,४२,१५२.५०	१,३४,४२०.५०	१,१४,२५७.५०	१,१४,२५७.५०
	(१८) पाणी पम्प	१५%	२,६५,४९८.००	२,०९,४७६.००	--	--	४,७४,९७४.००	१,०८,६०५.३०	३९,२४५.००	१,४७,८५०.३०	१,५६,२९२.७०	३,२७,१४२.७०	३,२७,१४२.७०
	(१९) मायक्रोवेव्ह ओव्हन (अतिथी गृह)	१५%	२२,९००.००	--	--	--	२२,९००.००	१४,२६३.००	१,२१६.००	१५,५५९.००	८,६३७.००	७,३४९.००	७,३४९.००
	(२०) फ्रीजर कॅन्टीन	१५%	४२,४००.००	--	--	--	४२,४००.००	२९,२३१.००	१,९७५.००	३१,२०६.००	१३,१६९.००	११,१९४.००	११,१९४.००
	(२१) एअर कूलर	१५%	१६,९८,१६५.००	--	--	--	१६,९८,१६५.००	९,८९,१६३.१३	१,०६,३५०.००	१०,९५,५१३.१३	७,०९,००१.८८	६,०२,६५१.८८	६,०२,६५१.८८
	(२२) कूलर सिम्फनी	१५%	११,२१,८००.००	--	--	--	११,२१,८००.००	६,५७,१३९.००	६९,६९९.००	७,२६,८३८.००	४,६४,६६९.००	३,९४,९६२.००	३,९४,९६२.००
	(२३) सीसीटीव्ही कॅमेरा	१५%	४,९१,३२२.००	--	--	--	४,९१,३२२.००	२,५६,७९०.००	३५,१८०.००	२,९१,९७०.००	२,३४,५३२.००	१,९९,३५२.००	१,९९,३५२.००
	(२४) फ्लाय किलर	१५%	७०,५७७.००	--	--	--	७०,५७७.००	३७,८४८.००	७,९०९.००	२५,७५७.००	५२,७२९.००	४४,८२०.००	४४,८२०.००
	(२५) इन्व्हर्टर	१५%	७०,२६५.००	--	--	--	७०,२६५.००	३६,७९७.००	५,०२०.००	४१,८१७.००	३३,४६८.००	२८,४४८.००	२८,४४८.००
	(२६) डिजिटल पॉडियम	१५%	१,७८,०००.००	--	--	--	१,७८,०००.००	९२,०५२.००	१२,८९२.००	१,९०,९४४.००	८५,९४८.००	७३,०५६.००	७३,०५६.००
	(२७) प्रोजेक्टर (पीजी डिप्लोमा)	१५%	१,०१,९९९.००	--	--	--	१,०१,९९९.००	५२,७४८.००	७,३८८.००	६०,१३६.००	४९,२५१.००	४१,८६३.००	४१,८६३.००
	(२८) स्पीकर कम माईक	१५%	२७,७००.००	--	--	--	२७,७००.००	१४,३२५.००	२,००६.००	१६,३३१.००	१३,३७५.००	११,३६९.००	११,३६९.००
	(२९) ज्यूसर (फिलिप्स) कुलगुरू बंगला	१५%	७,५००.००	--	--	--	७,५००.००	४,१७२.००	४९९.००	७,९९९.००	३,३२८.००	२,८२९.००	२,८२९.००
	(३०) व्हिडिओ कॉन्फरेंसिंग	१५%	४,७२,०१२.००	--	--	--	४,७२,०१२.००	२,०३,८७९.००	४०,२२०.००	२,४४,०९९.००	२,६८,३३३.००	२,२७,९१३.००	२,२७,९१३.००
	(३१) डीएसएलआर कॅमेरा	१५%	१,०४,०००.००	--	--	--	१,०४,०००.००	४४,९२२.००	८,८६२.००	५३,७८४.००	५९,०७८.००	५०,२१६.००	५०,२१६.००
	(३२) गिझर कुलगुरू बंगला	१५%	११,८८५.००	--	--	--	११,८८५.००	५,१३३.००	१,०१३.००	६,४४२.००	६,७५२.००	५,७३९.००	५,७३९.००
	(३३) सिस्को वेबेक्स रूम किट (मिनी)	१५%	४,२९,५२०.००	--	--	--	४,२९,५२०.००	१,४२,४६७.००	४३,०५८.००	१,८५,५२५.००	२,८७,०५३.००	२,४३,९९५.००	२,४३,९९५.००
	(३४) क्लासरूम म्नाबस डिजिटल बोर्ड	१५%	६८,४३,२००.००	--	--	--	६८,४३,२००.००	२२,६९,८०४.००	६,८६,००९.००	२९,५५,११३.००	४५,७३३,३९६.००	३८,८७,३८७.००	३८,८७,३८७.००



परिशिष्ट बी-१ - आयकर कायदा १९६१ च्या कलम ३२ नुसार घसारा,

अनु. क्र.	तपशील	घसारा दर	एकूण स्थूल खंड	ह्या वर्षातील खरेदी		विक्री/वजावट	एकूण स्थूल खंड	ह्या कालावधीचा घसारा	कालावधीसाठी घसारा	निर्लेखित मूल्य	निर्लेखित मूल्य	निर्लेखित मूल्य
			०१/०४/२०२४	१८० दिवसांपेक्षा अधिक	१८० दिवसांपेक्षा कमी		३१/०३/२०२४	३१/०३/२०२४	३१/०३/२०२४	३१/०३/२०२४	३१/०३/२०२४	
	(३५) वर्ग खोली - ग्लोबस डिजिटल पॉडियम	१५%	७४,८०,०००.००			--	७४,८०,०००.००	२४,८९,०२३.००	७,४९,८४७.००	३२,८७०.००	४९,९८,९७७.००	४९,९८,९३०.००
	(३६) वर्ग खोली नवीन कॅम्पस व्हिज्युअल प्रेझेंटर	१५%	१,३४,३४,४८०.००			--	१,३४,३४,४८०.००	४९,०९,८९७.००	१२,७९,८८७.००	६९,८९,७८४.००	८५,३२,५८३.००	७२,५२,६९६.००
	(३७) मायक्रोवेव्ह ओव्हन (अतिथीगृह)	१५%	७,५००.००			--	७,५००.००	२,४८८.००	७५२.००	३,२४०.००	५,०१२.००	४,२६०.००
	(३८) वॉटर कुलर	१५%	१३,९०,८००.००			--	१३,९०,८००.००	३,९९,८८०.००	९,४९,८३८.००	४,६९,७९८.००	९,९८,९२०.००	८,४९,०८२.००
	(३९) जिम उपकरणे	१५%	१८,७८,७७९.००			--	१८,७८,७७९.००	२,८९,०३०.००	९,५९,७७४.००	४,४०,८०४.००	१५,९७,७४९.००	१४,३७,९६७.००
	(४०) गॅस सिलिंडर	१५%	--			--	--	--	--	--	--	--
	(४१) क्वीडिंग पॅड मशीन	१५%	४,०१,२००.००			--	४,०१,२००.००	९,९९,३३३.००	४,३८०.००	९,५४,८१३.००	२,८९,८६७.००	२,४६,३८७.००
	(४२) पाणी शुद्धीकरण यंत्र	१५%	--		३,९६,०००.००		३,९६,०००.००	--	२३,७००.००	२३,७००.००	--	२,९२,३००.००
३	फर्निचर आणि फिक्सचर											
	(१) फर्निचर व फिक्सचर कुलसचिव बंगला	१०%	२,७१,७२९.००			--	२,७१,७२९.००	१,४९,१२५.७०	१२,२६०.००	१,६१,३८५.७०	१,२२,६०३.३०	१,१०,३४३.३०
	(२) फर्निचर व फिक्सचर कुलगुरु बंगला	१०%	१०,२३,५४२.००			--	१०,२३,५४२.००	५,८३,८८०.३०	४४,०२६.००	६,२७,३०६.३०	४,४०,२६९.७०	३,९६,२३५.७०
	(३) फर्निचर व फिक्सचर वसतीगृह	१०%	८,७८,६५,८२५.००			--	८,७८,६५,८२५.००	२,०५,७७,८९३.५०	६७,२८,७९३.००	२,७३,०६,६८६.५०	६,७२,८७,९३९.५०	६,०५,५९,९३८.५०
	(४) फर्निचर व फिक्सचर विद्यापीठ	१०%	३,३९,५४,६९८.००		९,७१,२६९.००	--	३,४९,२५,९६७.००	९,३३,८२,७७८.९०	२०,२५,७५५.००	९,५४,०८,५३३.९०	९,९७,७९,९९९.००	९,८७,७९,४३३.९०
	(५) फर्निचर व फिक्सचर अतिथीगृह	१०%	२,४५,५२३.००			--	२,४५,५२३.००	६८,०९३.००	१७,७४३.००	८५,८३६.००	१,७७,४३०.००	१,५९,६८७.००
	(६) फर्निचर व फिक्सचर विद्यापीठ पीजी डिप्लोमा	१०%	४,०८,६९६.००			--	४,०८,६९६.००	१,५३,९२९.००	२५,४६९.००	१,७९,९८८.००	२,५४,६८७.००	२,२९,२९८.००
	(७) फर्निचर अंड फिक्सचर सर्वर	१०%	५४,०४४.००			--	५४,०४४.००	१६,६९६.००	३,७४३.००	२०,३५९.००	३७,४२८.००	३३,६८५.००
	(८) फर्निचर फिक्सचर - पार्किंग शेड	१०%	१४,४८,३३५.००			--	१४,४८,३३५.००	२,७५,९८४.००	१,१७,३९५.००	३,९२,४९९.००	११,७३,९५९.००	१०,५५,८३६.००
४	वाहने											
	(१) वाहन - एंक्टिवा	१५%	६४,३३३.००			--	६४,३३३.००	४६,९७९.९३	२,७२४.००	४८,८९५.९३	१८,९६९.०७	१५,४३७.०७
	(२) वाहन - रुग्णवाहिका	१५%	३,८४,८४३.००			--	३,८४,८४३.००	२,८७,०८४.९०	१४,६६४.००	३,०१,७४८.९०	९७,७५८.९०	८३,०४४.९०
	(३) वाहन - हॉडा सिटी	१५%	१०,०८,०३५.००			--	१०,०८,०३५.००	७,५९,९७९.५०	३८,४०९.००	७,९८,४८४.५०	२,५६,०६२.५०	२,१७,६५३.५०
	(४) वाहन - कार (कुलगुरु)	१५%	२०,२७,७८७.००			--	२०,२७,७८७.००	१५,१२,६८५.९०	७७,२६५.००	१५,८९,९५०.९०	५,१५,१०९.९०	४,३७,८३३.६०
	(५) वाहन - कार स्विफ्ट	१५%	९,१५,९९३.००			--	९,१५,९९३.००	६,५७,३४३.४३	३८,७८५.००	६,६९,१२८.४३	२,५८,५६९.५७	२,९९,७८४.५७
	(६) वाहन - बस एमएच ३१ एफसी ००९६	१५%	२८,३३,७७९.००			--	२८,३३,७७९.००	२०,३३,७७६.४८	१,९९,९९९.००	२९,५३,७७५.४८	७,९९,९९४.५२	६,७९,९९५.५२
	(७) वाहन - महिंद्रा बोलेरो झेडएलएक्स	१५%	१०,५७,३८६.००			--	१०,५७,३८६.००	५,८८,२९८.००	७०,३७५.००	६,५८,५९३.००	४,६९,९६८.००	३,९८,७९३.००
	(८) वाहन - रुग्णवाहिका २	१५%	१८,६०,४९६.००			--	१८,६०,४९६.००	३,७४,२३९.००	२,२२,९३९.००	५,९७,९७८.००	१४,८६,२५७.००	१२,६३,३९८.००
५	एअर कंडिशनर्स	१५%	५७,२४,२४९.००			--	५७,२४,२४९.००	३२,८५,५३६.२०	३,६५,८०६.००	३६,५१,३४२.२०	२४,३८,७०४.८०	२०,७२,८९८.८०
६	एअर कंडिशनर्स-पीजी डिप्लोमा	१५%	२,५६,२३७.००			--	२,५६,२३७.००	१,३४,४२९.००	१८,२७२.००	१,५२,६९३.००	१,२९,८९६.००	१,०३,५४४.००
७	कंप्युटर्स व नेटवर्क											
	(१) संगणक	४०%	८२,९१,६२३.००			--	८२,९१,६२३.००	७१,३६,२२४.७०	४,६२,९५९.००	७५,९८,३८३.७०	११,५५,३९८.३०	६,९३,२३९.३०
	(२) फोटो कॉपी मशीन कॅनन आय आर प्रगत ४२३५	४०%	३,०३,९८८.००			--	३,०३,९८८.००	३,०३,९८८.००	--	३,०३,९८८.००	--	--
	(३) फोटो कॉपी मशीन कॅनन आयआर सी३०२०	४०%	१,४७,०००.००			--	१,४७,०००.००	१,४०,९४९.००	२,७४४.००	१,४२,८८५.००	६,८५९.००	४,९९५.००
	(४) फोटो कॉपी मशीन कॅनन आय आर २५२५डब्ल्यू	४०%	२,९९,९९५.००			--	२,९९,९९५.००	२,९३,७८२.३२	२,४५३.००	२,९६,२३५.३२	६,९३२.६८	३,६७९.६८
	(५) मुद्रक	४०%	१२,७०,५६०.००			--	१२,७०,५६०.००	९,८८,३३२.७४	१,१२,८९९.००	११,०९,२२२.७४	२,८२,२२७.२६	१,६९,३३६.२६
	(६) वायफाय नेटवर्क	४०%	२०,८७,४७७.००			--	२०,८७,४७७.००	२०,२९,४९८.४०	२३,९९९.००	२०,५२,६८९.४०	५७,९७८.६०	३४,७८७.६०
	(७) सर्वर	४०%	४,९७,०९७.००			--	४,९७,०९७.००	४,३२,६७३.००	२५,७७०.००	४,५८,४४३.००	६४,४२४.००	३८,६५४.००
८	विद्युत प्रतिष्ठापने	१०%	२०,९३,६३४.००			--	२०,९३,६३४.००	१०,४२,५७६.५०	९७,१०६.००	११,३९,६८२.५०	९,७९,०५७.६०	८,७३,९५९.६०
९	विद्युत प्रतिष्ठापन - एचटी लाइन	१०%	२,४५,५२,९५६.००			--	२,४५,५२,९५६.००	४६,६४,९९०.००	१९,८८,७२५.००	६६,५३,६३५.००	१,९८,८७,२४६.००	१,७८,९८,५२१.००
१०	ग्रंथालयीन पुस्तके	४०%	१,२५,९३,९९२.७३	२,९९५.००	१,७३,४९६.००	--	१,२६,९०,४०३.७३	१,०४,७६,४३२.७६	८,५०,८८९.००	१,१३,२७,३२९.७६	२०,३७,५५९.९७	१३,६३,०८९.९७
११	लीज लाईन्स बीएसएनएल	१५%	८,२०,६४०.००			--	८,२०,६४०.००	६,०९,२२४.००	३२,९९२.००	६,३४,१३६.००	२,९९,४९६.००	१,८६,५०४.००
१२	क्रीडा साहित्य	१५%	२४,००,१२८.००			--	२४,००,१२८.००	१४,३०,५८७.८५	१,४५,४३९.००	१५,७५,०९८.८५	९,६९,५४०.९५	८,२४,१०९.९५
१३	मेस साहित्य	१०%	२९,८२,५४२.००			--	२९,८२,५४२.००	५,१२,४२६.००	२,४७,०९२.००	७,५९,४३८.००	२४,७०,९१६.००	२२,२३,१०४.००
१४	संयंत्र आणि यंत्र सामग्री											
	(१) जनरेटर डीजी सेट	१५%	९,३७,०००.००			--	९,३७,०००.००	५,२४,२४८.००	६२,३६३.००	५,८३,६९९.००	४,९५,७५२.००	३,५३,३८९.००



परिशिष्ट बी-१ - आयकर कायदा १९६१ च्या कलम ३२ नुसार घसारा,

अनु. क्र.	तपशील	घसारा दर	एकूण स्थूल खंड ०१/०४/२०२४	ह्या वर्षातील खरेदी		विक्री/वजावट	एकूण स्थूल खंड ३१/०३/२०२४	ह्या कालावधीचा घसारा ३१/०३/२०२४	कालावधीसाठी घसारा	निलंबित मूल्य ३१/०३/२०२४	निलंबित मूल्य ३१/०३/२०२४	निलंबित मूल्य ३१/०३/२०२४
				१८० दिवसांपेक्षा अधिक	१८० दिवसांपेक्षा कमी							
१५	इमारत											
	(१) शैक्षणिक इमारत - एअर कंडिशनर्स	१५%	८,२७,१८,०१३.००	--	--	--	८,२७,१८,०१३.००	२,२९,५४,२४९.००	८९,६४,५६५.००	३,१९,१८,८१४.००	५,९७,६३,७६५.००	५,०७,९९,१९९.००
	(२) शैक्षणिक इमारत - सिव्हील काम	१०%	४२,८८,०७,५७५.००	--	--	--	४२,८८,०७,५७५.००	८,१४,७३,४४०.००	३,४७,३३,४१४.००	११,६२,०६,५४४.००	३४,७३,३४,१३५.००	३१,२६,००,७२१.००
	(३) शैक्षणिक इमारत - विद्युत कामे	१०%	८,२७,१८,०१३.००	--	--	--	८,२७,१८,०१३.००	१,५७,१६,४२२.००	६७,००,१५९.००	२,२४,१६,५८१.००	६,७०,०१,५९१.००	६,०३,०१,४३२.००
	(४) शैक्षणिक इमारत इंटेरिअर व फर्निचर	१०%	५,५२,१७,८०७.००	--	--	--	५,५२,१७,८०७.००	१,०४,९१,३८४.००	४४,७२,६४२.००	१,४९,६४,०२६.००	४,४७,२६,४२३.००	४,०२,५३,७८१.००
	(५) शैक्षणिक इमारत - भूदृश्य आणि सिंचन	१०%	५,५२,१७,८०७.००	--	--	--	५,५२,१७,८०७.००	१,०४,९१,३८४.००	४४,७२,६४२.००	१,४९,६४,०२६.००	४,४७,२६,४२३.००	४,०२,५३,७८१.००
	(६) सुविधा इमारत - एअर कंडिशनर्स	१५%	३,२८,२६,३३४.००	--	--	--	३,२८,२६,३३४.००	९१,०९,३०८.००	३५,५७,५५४.००	१,२६,६६,८६२.००	२,३७,१७,०२६.००	२,०९,५९,४७२.००
	(७) सुविधा इमारत - सिव्हील काम	१०%	१०,६५,२२,५४९.००	--	--	--	१०,६५,२२,५४९.००	२,०२,३९,२८३.००	८६,२८,३२६.००	२,८८,६७,६०९.००	८,६२,८३,२५८.००	७,७६,५४,९३२.००
	(८) सुविधा इमारत - विद्युत कामे	१०%	३,२८,२६,३३४.००	--	--	--	३,२८,२६,३३४.००	६२,३७,००३.००	२६,५८,९३३.००	८८,९५,९३६.००	२,६५,८९,३३१.००	२,३९,३०,३९८.००
	(९) सुविधा इमारत - इंटेरिअर व फर्निचर	१०%	२,१८,४७,९९१.००	--	--	--	२,१८,४७,९९१.००	४१,५१,११८.००	१७,६९,६८७.००	५९,२०,८०५.००	१,७६,९६,८७३.००	१,५९,२७,१८६.००
	(१०) सुविधा इमारत - भूदृश्य व सिंचन	१०%	२,१८,४७,९९१.००	--	--	--	२,१८,४७,९९१.००	४१,५१,११८.००	१७,६९,६८७.००	५९,२०,८०५.००	१,७६,९६,८७३.००	१,५९,२७,१८६.००
	(११) बोअरवेल (नवीन कॅम्पस)	१०%	११,६७,९३९.००	--	--	--	११,६७,९३९.००	२,२१,९०९.००	९४,६०३.००	३,१६,५१२.००	९,४६,०३०.००	८,५४,४२७.००
	(१२) विद्यार्थी वसतिगृह इमारत - एअर कंडिशनर्स	१५%	८,७९,३५,४४४.००	--	--	--	८,७९,३५,४४४.००	२,४४,०२,०८६.००	१५,३०,३०४.००	३,३९,३२,०९०.००	६,३५,३३,३५८.००	५,४०,०३,३५४.००
	(१३) विद्यार्थी वसतिगृह इमारत - सिव्हील काम	१०%	२९,९९,३६,९८७.००	--	--	--	२९,९९,३६,९८७.००	५,५६,५८,०२८.००	२,३७,२७,८९६.००	७,९३,८५,९२४.००	२३,७२,७८,९५९.००	२१,३५,५१,०६३.००
	(१४) विद्यार्थी वसतिगृह इमारत - विद्युत कामे	१०%	८,७९,३५,४४४.००	--	--	--	८,७९,३५,४४४.००	१,६७,०७,७३४.००	७१,२२,७७१.००	२,३८,३०,५०५.००	७,१२,२७,७१०.००	६,४१,०४,९३९.००
	(१५) विद्यार्थी वसतिगृह इमारत - इंटेरिअर व फर्निचर	१०%	५,८६,९६,०९४.००	--	--	--	५,८६,९६,०९४.००	१,११,५२,२५८.००	४७,५४,३८४.००	१,५९,०६,६४२.००	४,७५,४३,८३६.००	४,२७,८९,४५२.००
	(१६) विद्यार्थी वसतिगृह इमारत - भूदृश्य व जलसिंचन	१०%	५,८६,९६,०९४.००	--	--	--	५,८६,९६,०९४.००	१,११,५२,२५८.००	४७,५४,३८४.००	१,५९,०६,६४२.००	४,७५,४३,८३६.००	४,२७,८९,४५२.००
	(१७) विद्यार्थी वसतिगृह इमारत - एअर कंडिशनर्स	१५%	८,२३,९१,९२५.००	--	--	--	८,२३,९१,९२५.००	२,२८,६३,७५९.००	८९,२९,२२५.००	३,१७,९२,९८४.००	५,९५,२८,९६६.००	५,०५,९८,९४१.००
	(१८) विद्यार्थी वसतिगृह इमारत - सिव्हील काम	१०%	२६,०३,२८,०४६.००	--	--	--	२६,०३,२८,०४६.००	४,९४,६२,३२९.००	२,१०,८६,५७२.००	७,०५,४८,९०१.००	२१,०८,७५,७१७.००	१८,९७,७९,१४५.००
	(१९) विद्यार्थी वसतिगृह इमारत - विद्युत कामे	१०%	८,२३,९१,९२५.००	--	--	--	८,२३,९१,९२५.००	१,५६,५४,४६६.००	६६,७३,७४६.००	२,३३,२८,२१२.००	६,६७,३७,४५९.००	६,००,६३,७१३.००
	(२०) विद्यार्थी वसतिगृह इमारत - इंटेरिअर व फर्निचर	१०%	५,५०,००,४१३.००	--	--	--	५,५०,००,४१३.००	१,०४,५०,०७८.००	४४,५५,०३४.००	१,४९,०५,११२.००	४,४५,५०,३३५.००	४,००,९५,३०१.००
	(२१) विद्यार्थी वसतिगृह इमारत - भूदृश्य व जलसिंचन	१०%	५,५०,००,४१३.००	--	--	--	५,५०,००,४१३.००	१,०४,५०,०७८.००	४४,५५,०३४.००	१,४९,०५,११२.००	४,४५,५०,३३५.००	४,००,९५,३०१.००
	(२२) १ बीएचके कर्मचारी निवास - सिव्हील काम	१०%	१४,३६,००,४५८.००	--	--	--	१४,३६,००,४५८.००	७१,८०,०२३.००	१,३६,४२,०४४.००	२,०८,२२,०६७.००	१३,६४,२०,४३५.००	१२,९७,७९,१२३.००
	(२३) १ बीएचके कर्मचारी निवास - विद्युत, अग्निरोधक पम्प, उद्वाहन	१०%	२,७६,८२,०९५.००	--	--	--	२,७६,८२,०९५.००	१३,८४,१०१.००	२६,२९,७९१.००	४०,१३,९१२.००	२,६२,९७,९१४.००	२,३६,६८,९२३.००
	(२४) १ बीएचके कर्मचारी निवास - फ्लॅट पम्प, वॉटर ट्रीटमेंट प्लांट	१०%	१,४४,१७,७९६.००	--	--	--	१,४४,१७,७९६.००	७,२०,८८६.००	१३,६९,६८३.००	२०,९०,५६९.००	१,३६,९६,८३०.००	१,२३,२७,१४७.००
	(२५) १ बीएचके कर्मचारी निवास - इंटेरिअर व फर्निचर	१०%	२८,८३,५४३.००	--	--	--	२८,८३,५४३.००	१,४४,१७७.००	२,७३,९३७.००	४,१८,११४.००	२७,३९,३६६.००	२४,६५,४२९.००
	(२६) १ बीएचके कर्मचारी निवास - भूदृश्य व जलसिंचन	१०%	२८,८३,५४३.००	--	--	--	२८,८३,५४३.००	१,४४,१७७.००	२,७३,९३७.००	४,१८,११४.००	२७,३९,३६६.००	२४,६५,४२९.००
	(२७) बँक इमारत - सिव्हील काम	१०%	७४,१७,२१२.००	--	--	--	७४,१७,२१२.००	३,७४,८६१.००	७,१२,२३५.००	१०,८७,०९६.००	७१,२३,२५१.००	६४,१०,११६.००
	(२८) बँक इमारत - विद्युत, अग्निरोधक पम्प, उद्वाहन	१०%	३,४६,०२५.००	--	--	--	३,४६,०२५.००	१७,३०१.००	३२,८७२.००	५०,१७३.००	३,२८,७२४.००	२,९५,८५२.००
	(२९) बँक इमारत - एअर कंडिशनर्स	१५%	१,१५,३४२.००	--	--	--	१,१५,३४२.००	८,६५१.००	१६,००४.००	२४,६६५.००	१,०६,६९१.००	९०,६८७.००
	(३०) बँक इमारत - इंटेरिअर व फर्निचर	१०%	६९,२०५.००	--	--	--	६९,२०५.००	३,४६०.००	६,५७५.००	१०,०३५.००	६५,७४५.००	५९,१७०.००
	(३१) बँक इमारत - भूदृश्य व जलसिंचन	१०%	५७,६७१.००	--	--	--	५७,६७१.००	२,८८४.००	५,४७९.००	८,३६३.००	५४,७८७.००	४९,३०८.००
	(३२) कुलगुरू बंगला - सिव्हील काम	१०%	३,७४,८६,०६४.००	--	--	--	३,७४,८६,०६४.००	१८,७४,३०३.००	३,५६१,१७६.००	५४,३५,४७९.००	३,५६,११,७६१.००	३,२०,५०,५८५.००
	(३३) कुलगुरू बंगला - विद्युत कामे अग्निरोधक व उद्वाहन	१०%	८६,५०,६३०.००	--	--	--	८६,५०,६३०.००	--	८,२१,८१०.००	१२,५४,४४२.००	८२,९८,०९८.००	७३,९६,२८८.००



परिशिष्ट बी-१ - आयकर कायदा १९६१ ब्या कलम ३२ नुसार घसारा,

अनु. क्र.	तपखील	घसारा दर	एकूण स्थूल खंड	ह्या वर्षातील खरेदी		चित्री/वजावट	एकूण स्थूल खंड	ह्या कालावधीचा घसारा	कालावधीसाठी घसारा	निलेशित मूल्य	निलेशित मूल्य	निलेशित मूल्य
			०१/०४/२०२४	१८० दिवसांपेक्षा अधिक	१८० दिवसांपेक्षा कमी		३१/०३/२०२५	३१/०३/२०२४		३१/०३/२०२५	३१/०३/२०२४	३१/०३/२०२५
	(३४) कुलगुरू बंगला - एअर कंडिशनर्स	१५%	२८,८३,५४३.००	--	--	--	२८,८३,५४३.००	२,१६,२६६.००	४,००,०९२.००	६,१६,३५८.००	२६,६७,२७७.००	२२,६७,१८५.००
	(३५) कुलगुरू बंगला - इंटेरिअर व फर्निचर कामे	१०%	२३,०६,८३५.००	--	--	--	२३,०६,८३५.००	१,१५,३४२.००	२,१९,१४९.००	३,३४,४९१.००	२१,९१,४९३.००	१९,७२,३४४.००
	(३६) कुलगुरू बंगला - भूदृश्य व जलसिंचन	१०%	२३,०६,८३५.००	--	--	--	२३,०६,८३५.००	१,१५,३४२.००	२,१९,१४९.००	३,३४,४९१.००	२१,९१,४९३.००	१९,७२,३४४.००
	(३७) कुलसचिव बंगला - सिव्हिल कामे	१०%	३,१७,१८,९७६.००	--	--	--	३,१७,१८,९७६.००	१५,८५,९४९.००	३०,१३,३०३.००	४५,९९,२५२.००	३,०१,३३,०२७.००	२,७१,१९,७२४.००
	(३८) कुलसचिव बंगला - विद्युत कामे अगिरोधक व उद्वाहन	१०%	६५,७४,४७९.००	--	--	--	६५,७४,४७९.००	३,२८,७२४.००	६,२४,५७६.००	९,५३,३००.००	६२,४५,७५५.००	५६,२१,१७१.००
	(३९) कुलसचिव बंगला - एअर कंडिशनर्स	१५%	२७,६८,२०१.००	--	--	--	२७,६८,२०१.००	२,०७,६१५.००	३,८४,०८८.००	५,९१,७०३.००	२५,६०,५८६.००	२१,७६,४९८.००
	(४०) कुलसचिव बंगला - इंटेरिअर व फर्निचर कामे	१०%	१९,६०,८०९.००	--	--	--	१९,६०,८०९.००	९८,०४०.००	१,८६,२७७.००	२,८४,३१७.००	१८,६२,७६९.००	१६,७६,४९२.००
	(४१) कुलसचिव बंगला - भूदृश्य व जलसिंचन	१०%	१९,६०,८०९.००	--	--	--	१९,६०,८०९.००	९८,०४०.००	१,८६,२७७.००	२,८४,३१७.००	१८,६२,७६९.००	१६,७६,४९२.००
	(४२) कुलपती बंगला - सिव्हिल कामे	१०%	२,८२,५८,७२५.००	--	--	--	२,८२,५८,७२५.००	१४,१२,९३६.००	२६,८४,५७९.००	४०,९७,५१५.००	२,६८,४५,७८९.००	२,४१,६१,२१०.००
	(४३) कुलपती बंगला - विद्युत कामे अगिरोधक व उद्वाहन	१०%	५१,९०,३७८.००	--	--	--	५१,९०,३७८.००	२,५९,५१९.००	४,९३,०८६.००	७,५२,६०५.००	४९,३०,८५९.००	४४,३७,७७३.००
	(४४) कुलपती बंगला - एअर कंडिशनर्स	१५%	२६,५२,८६०.००	--	--	--	२६,५२,८६०.००	१,९८,९६५.००	३,६८,०८४.००	५,६७,०४९.००	२४,५३,८९५.००	२०,८५,८११.००
	(४५) कुलपती बंगला - इंटेरिअर व फर्निचर कामे	१०%	१७,३०,१२७.००	--	--	--	१७,३०,१२७.००	८६,५०६.००	१,६४,३६२.००	२,५०,८६८.००	१६,४३,६२१.००	१४,७९,२५९.००
	(४६) कुलपती बंगला - भूदृश्य व जलसिंचन	१०%	१७,३०,१२७.००	--	--	--	१७,३०,१२७.००	८६,५०६.००	१,६४,३६२.००	२७,९३,००१.००	१६,४३,६२१.००	१४,७९,२५९.००
	(४७) सुरक्षा ब्लॉक - सिव्हिल कामे	१०%	१,९२,६२,०७०.००	--	--	--	१,९२,६२,०७०.००	९,६३,१०४.००	१८,२९,८९७.००	६,०२,०८४.००	१,८२,९८,९६६.००	१,६४,६९,०६९.००
	(४८) सुरक्षा ब्लॉक - विद्युत कामे व फर्निचर कामे	१०%	४१,५२,३०४.००	--	--	--	४१,५२,३०४.००	२,०७,६१५.००	३,९४,४६९.००	८,३६३.००	३९,४४,६८९.००	३५,५०,२२०.००
	(४९) सुरक्षा ब्लॉक - इंटेरिअर व फर्निचर	१०%	५७,६७१.००	--	--	--	५७,६७१.००	२,८८४.००	५,४७९.००	६,६९०.००	५४,७८७.००	४९,३०८.००
	(५०) सुरक्षा ब्लॉक - भूदृश्य व जलसिंचन	१०%	४६,१३७.००	--	--	--	४६,१३७.००	२,३०७.००	४,३८३.००	२,३०७.००	४३,८३०.००	३९,४४७.००
	एकूण		२,६५,२१,५१,०४२.७३	१,५४,९१५.००	२७,३३,०४१.००	१६,१६०.००	२,६५,२१,५१,०४२.७३	५२,६७,४२,५२६.९२	२२,६४,७७,९६९.००	७५,३१,५५,१९७.९२	२,१२,५४,०८,५१५.८२	१,९०,०७,८६,८४०.८२



आयपीआर चेअरची स्थिर मालमत्ता आणि मालमत्तेचा घसारा

परिशिष्ट बी-२ - आयकर कायदा १९६१ च्या कलम ३२ नुसार घसारा,

अनु. क्र.	तपशील	घसारा दर	एकूण स्थूल खंड	ह्या वर्षातील खरेदी		विक्री/वजावट	एकूण स्थूल खंड	ह्या कालावधीचा घसारा	कालावधीसाठी घसारा	निलेखित मूल्य	निलेखित मूल्य	निलेखित मूल्य
			३१-०३-२०२३	१८० दिवसापेक्षा अधिक	१८० दिवसापेक्षा कमी		३१-०३-२०२४	०१-०४-२०२४		३१-०३-२०२५	३१-०३-२०२४	३१-०३-२०२५
१	फर्निचर आणि फिक्स्चर											
	(१) फर्निचर व फिक्स्चर विद्यापीठ	१०%	९४,६८५.००	--	--	--	९४,६८५.००	२९,१११.००	६,५५७.००	३५,६६८.००	६५,५७४.००	५९,०१७.००
२	संगणक व नेटवर्क											
	(१) संगणक	४०%	३,०२,१७४.००	--	--	--	३,०२,१७४.००	२,१४,०७५.००	२६,४३०.००	२,४०,५०५.००	८८,०९९.००	६१,६६९.००
	(२) मुद्रक	४०%	१४,६७४.००	--	--	--	१४,६७४.००	१०,६४०.००	१,२९१.००	११,७५१.००	४,३०४.००	३,०१३.००
	एकूण		४,११,६२३.००	--	--	--	४,११,६२३.००	२,५३,६४६.००	३४,२७८.००	२,८७,९२४.००	१,५७,९७७.००	१,२३,६९९.००



परिशिष्ट बी-३

दिनांक ३१/०३/२०२५ रोजी नवीन कॅम्पस मध्ये प्रगती पथावर असणारे भांडवली काम

तपशील	दिनांक ०१/०४/२०२४ रोजीचे प्रारंभिक शेष	०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालावधीत वाढ	०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालावधीत भांडवलीकृत	३१/०३/२०२५ रोजी शेष
नवीन कॅम्पससाठी ठेव / आगाऊ रक्कम				
पीडब्ल्यूडीकडे ठेव	७०,३७,९०,०००.००	३०,००,००,०००.००	--	१,००,३७,९०,०००.००
उपबेरीज	७०,३७,९०,०००.००	३०,००,००,०००.००	--	१,००,३७,९०,०००.००
व्यावसायिक/तांत्रिक आणि संबंधित देयके				
वास्तुकला शुल्क	३,३५,५६,५३३.००	७२,२१,४७८.००	--	४,०७,७८,०११.००
तांत्रिक व्यावसायिक खर्च	२७,७८,७९५.००	२५,९६,०००.००	--	५३,७४,७९५.००
इमारत समिती बैठकीचा खर्च	४,१३,९६७.००	११,३४५.००	--	४,२५,३१२.००
सर्वेक्षण खर्च	२०,५००.००	--	--	२०,५००.००
रेखाचित्र आणि डिझाइन	३,२६,९१२.००	--	--	३,२६,९१२.००
पर्यावरण अभ्यास	१२,६५,३२७.००	--	--	१२,६५,३२७.००
प्रवास/निवास खर्च	९,३२,७५८.००	१,८४,२५१.००	--	११,१७,००९.००
कला आणि डिझाइन	--	१४,२८,०००.००	--	१४,२८,०००.००
उपबेरीज	३,९२,९४,७९२.००	१,१४,४१,०७४.००	--	५,०७,३५,८६६.००
नोंदणी आणि शुल्क				
नोंदणी शुल्क रेटिंग एजन्सी	१,३३,६२२.००	--	--	१,३३,६२२.००
उपबेरीज	१,३३,६२२.००	--	--	१,३३,६२२.००
नवीन कॅम्पसशी संबंधित इतर खर्च				
ई वेस्ट रिसायकलर	-२१,७८७.००	५,६०,५००.००	--	५,३८,७१३.००
कार्यालयीन खर्च	६८,०६१.००	--	--	६८,०६१.००
नवीन कॅम्पसशी संबंधित इतर खर्च	६,२८,९८९.००	१५,५३,६६९.००	--	२१,८२,६५८.००
फर्निचर व फिक्सचर	१,८०,६८,०१४.००	७६,०७,४३७.००	--	२,५६,७५,४५१.००
भूमिपूजन समारंभ खर्च	१,४२,७१६.००	--	--	१,४२,७१६.००
सुरक्षा खर्च	३,२३,७४०.००	--	--	३,२३,७४०.००
जलपूर्ती खर्च	२९,२४,०००.००	--	--	२९,२४,०००.००
उपबेरीज	२,२१,३३,७३३.००	९७,२१,६०६.००	--	३,१८,५५,३३९.००
नवीन कॅम्पसच्या बांधकामाशी संबंधित कर्ज घेण्याचा खर्च (ए)	--	--	--	--
पीडब्ल्यूडीला पैसे देण्यासाठी एसबीआयकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज	--	--	--	--
कर्ज प्रक्रिया शुल्क आणि इतर आनुषंगिक खर्च	--	--	--	--
उपबेरीज	--	--	--	--
एकूण बेरीज	७६,५३,५२,१४७.००	३२,११,६२,६८०.००	--	१,०८,६५,१४,८२७.००

